December 8, 2021

National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, 5th Floor Plot No.C/1, G-Block Bandra-Kurla Complex Bandra (E) MUMBAI – 400051, India BSE Limited 1st Floor, New Trading Ring Rotunda Building P.J. Towers, Dalal Street Fort MUMBAI – 400001, India

Scrip Code : MOTHERSUMI

Scrip Code: 517334

Subject: Notice published in newspaper

Dear Sir/ Madam,

Pursuant to Regulation 30 read with Schedule III (Part A) to the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copy of voting results declared on December 3, 2021 and as published in newspaper(s) with respect to Postal Ballot.

The above is for your information and records.

Thanking you,

Yours truly, For Motherson Sumi Systems Limited

Alok Goel Company Secretary

Regd Office:
Unit – 705, C Wing, ONE BKC
G Block Bandra Kurla Complex
Bandra East Mumbai – 400051
Maharashtra (India)
Email: investorrelations@motherson.com
CIN No.: L34300MH1986PLC284510

Place: Noida

FINANCIAL EXPRESS

motherson Motherson Sumi Systems Limited

(CIN: L34300MH1986PLC284510) Regd. Office: Unit 705, C Wing, ONE BKC, G Block, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai - 400051, Maharashtra Corporate Office: 11th Floor, Plot No. 1, Sector-127, Noida-201301 (Uttar Pradesh

Phone: +91 120-6679500; Fax: +91 120-2521866; **E-mail:** investorrelations@motherson.com | **Website:** www.motherson.com Investor Relation Phone no.: 0120 6679500

DECLARATION OF POSTAL BALLOT RESULTS Pursuant to Section 110 of the Companies Act. 2013 read with Rule 20 and Rule 22 of th Companies (Management and Administration) Rules, 2014, the Postal Ballot Notice date October 8, 2021 as circulated to the members seeking their approval has been passed with requisite majority.

A summarized statement of voting results is as under:

Doutioulous of	Total numbers of	Votes in	favour	Vote	s against
Particulars of the Resolution	vote through e-voting	No. of votes	%age of total votes	No. of votes	%age of total vote
Special Resolution to make investment and/ or provide loan/ guarantee in excess of the limits prescribed under Section 186 of the Companies Act, 2013 as mentioned in resolution in the Postal Ballot Notice.	2737757668	2737698683	99.9978	58985	0.0022
The detailed veting real	Ito may be a	account on t	ho woboit	o of the	Compon

The detailed voting results may be accessed on the website of the Company at www.motherson.com and the website of e-voting agency, viz. https://evoting.kfintech.com/. The voting results may also be accessed on the Stock Exchanges' website at www.bseindia.com and www.nseindia.com

For Motherson Sumi Systems Limited **Alok Goe** Date: 03.12.2021 **Company Secretary**

INDUSTRIAL & PRUDENTIAL INVESTMENT CO. LTD. CIN: L65990WB1913PLC218486

Registered Office: Paharpur House, 8/1/B Diamond Harbour Road Kolkata 700027 Tel. No. 033-40133000; Email: contact@industrialprudential.com Website: www.industrialprudential.com

NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation 2015, that a Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Saturday, 11th December 2021, at 2:30 PM, inter alia to consider the following:

- To accept resignation of Statutory Auditor Lodha & Co.
- 2. Based on the recommendation of Audit Committee, to appoint, subject to approval of shareholders, Statutory Auditor of the Company to fill the casual vacancy caused due to the resignation Lodha & Co., as Statutory Auditors of the Company, till the conclusion of 106th Annual General Meeting of the company to be held in the year 2022.

The above information is also available on the website of the Company -www.industrialprudential.com and also on the website of the BSE Limited – www.bseindia.com.

For Industrial & Prudential Investment Co. Ltd.

Ayan Datta

Company Secretary

Place: Kolkata

Dated: 4th December, 2021

IL&FS Transportation Networks Limited

Regd. Off: The IL&FS Financial Centre, Plot no. C-22, G-Block, Bandra- Kurla Complex, Bandra (E), Mumbai 4000 051 Tel. No.: +91 22 2653 3333, Facsimile: +91 22 2652 3979, Email: itnlinvestor@ilfsindia.com, website: www.itnlindia.com CIN: L45203MH2000PLC129790

NOTICE TO MEMBERS

Notice is hereby given pursuant to and in compliance with the provisions of Section 110 read with Section 108 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 (the "Act"), Rules 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (including any statutory modification(s) or re-enactment thereof for the time being in force), Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), Secretarial Standard on General Meetings (SS-2) to the extent applicable read with the General Circular No. 14/2020 dated April 8, 2020, the General Circular No. 17/2020 dated April 13, 2020, in relation to "Clarification on passing of Ordinary Resolutions by Companies under the Act and the Rules made thereunder on account of the threat posed by COVID -19" and the General Circular No. 22/2020 dated June 15, 2020, the General Circular No. 33/2020 dated September 28, 2020 and the General Circular No. 39/2020 dated December 31, 2020 and General Circular No. 10/2021 dated June 23, 2021 in relation to extension of the framework provided in the aforementioned circulars up to December 31, 2021 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") (including any statutory modification or re-enactment thereof for the time being in force, and as amended from time to time), and pursuant to other applicable laws and regulations, the resolutions appended below are proposed for approval of the Shareholders of the Company by means of a Postal Ballot, only by way of remote e-voting process ("e-voting"):

Re-appointment of Mr. Subrata Kumar Mitra (DIN: 00029961) as an Independent

Re-appointment of Dr. Jagadip Narayan Singh (DIN: 00955107) as an Independent

Appointment of Mr. Kaushik Modak (DIN: 01266560) as a Non-Executive Director; Appointment of Mr. Shekhar Prabhudesai (DIN: 08766338) as a Non-Executive

Appointment of CNK & Associates LLP(Firm Registration No. 101961W/ W-100036 as Statutory Auditors of the Company to fill up the casual vacancy caused by the

The Company has on December 6, 2021 completed by electronic means, the dispatch of Notice of Postal Ballot containing resolutions and Explanatory Statement to all the Members, whose names appear in the Register of Members / Beneficial Owners and whose email IDs are registered as per the details furnished by the National Securities Depository Limited (NSDL) and Central Depository Services (India) Limited (CDSL) as on November 26, 2021 for seeking their consent on the agenda items mentioned in the Postal Ballot Notice dated December 1, 2021 along with the Explanatory Statement. Members may please note that the Postal Ballot Notice will also be available on the Company's website at: https://www.itnlindia.com websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at: www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on the website of Link Intime (India) Private Ltd. ("Registrar and Transfer Agents") at http://www.linkintime.co.in/.

Please note that:-

- E-voting period commences at 9:00 AM IST on Wednesday, December 8, 2021 and ends at 5:00 PM IST on Thursday, January 6, 2022. Shareholders are requested to cast their vote through the e-voting process during the e-voting period but not later than 5:00 PM IST on Thursday, January 6, 2022 to be eligible for being considered, failing which it will be strictly considered that no vote has been cast by the shareholder In line with the MCA Circulars, the Postal Ballot Notice is being sent only by electronic
- mode to those members whose e-mail addresses are registered with the Company/Depositories. Members who have not registered their e-mail address are requested to register the same in respect of shares held in electronic form with the Depository through their Depository Participant(s) and in respect of shares held in physical form by writing to the Company's Registrar and Share Transfer Agents, Link Intime India Private
- Limited, Unit-IL&FS Transportation Networks Limited, C-101, 247 Park, LBS Marg. Vikhroli (West), Mumbai 400 083; Tel. No.: +91- 22-49186270; Fax No.: +91-22-49186060; E-Mail: rnt.helpdesk@linkintime.co.in. Any person, who acquires shares of the Company and becomes a Shareholder after sending the Notice and holding shares as of the cut-off date, may obtain the login ID
- and password by sending a request at: evoting@nsdl.co.in. However, if he/she is already registered with NSDL for remote e-voting then he/she can use his/her existing User ID and password for casting the vote. The Company has provided facility for voting through electronic mode (e-voting)
- through NSDL e-voting platform. The procedure of e-voting is given in the notes to the In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for
- Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800 1020 990 and 1800 22 44 30 or send a request to Ms. Pallavi Mhatre, Manager, at evoting@nsdl.co.in Or pallavid@nsdl.co.in The Company has in compliance with Rule 22(5) of the Companies Rules, appointed
- Mr. Atul Mehta (Membership No. F5782) Partner and failing him Ms. Ashwini Inamdar (Membership No. F9409) Partner, of M/s. Mehta & Mehta, Practicing Company Secretaries, as the Scrutinizer for conducting the Postal Ballot and e-voting Process in a fair and transparent manner and they have communicated their willingness to be appointed and will be available for the said purpose.
- The results shall be announced on or before Saturday, January 8, 2022 and shall be communicated to BSE Limited ("BSE") and National Stock Exchange of India Limited
- ("NSE") (together the "Stock Exchanges"), National Securities Depository Limited ("NSDL"), Link Intime (India) Private Limited ("Registrar and Share Transfer Agent") and will also be displayed on the Company's website: www.itnlindia.com.

For IL&FS Transportation Networks Limited

Krishna Ghag Vice President & Company Secretary Membership No. FCS 4489

BENGAL & ASSAM COMPANY LIMITED

INFORMATION REGARDING EXTRAORDINARY GENERAL MEETING

Notice is hereby given that an Extraordinary General Meeting ("EGM") of the Members of BENGAL & ASSAM COMPANY LIMITED will be held on Thursday, 30th December, 2021 at 2:30 P.M., through Video Conferencing ("VC")/Other Audio Visual Means ("OAVM"), in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 (the "Act") and rules made thereunder, Ministry of Corporate Affairs' General Circulars No. 14/2020, 17/2020 and 10/2021 dated 8th April, 2020, 13th April, 2020 and 23th June 2021, respectively and the Securities and Exchange Board of India Circular Nos. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May, 2020 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated 15th January, 2021 (Collectively referred to as "Circulars") to transact the Special Business as set out in the

In compliance with the provisions of above mentioned Circulars, electronic copies of EGM Notice along with Statement under Section 102 of the Act have been sent by e-mail to all those Members of the Company whose e-mail addresses are registered with the Company/Registrar and Share Transfer Agent (RTA) or Depository Participant(s) (DP). The EGM Notice is also available on the website of the Company at www.bengalassam.com, website of Stock Exchange at www.bseindia.com and website of Central Depository Services (India) Limited (CDSL) at www.evotingindia.com. The Company hereby request all its Members to register their e-mail addresses, if not registered, to promote green initiative and to enable the Company to provide all communications including the EGM Notice through e-mail, by following the procedure given in the EGM notice.

E-voting: Members, whose names appeared in the Register of Members/List of Beneficial owners as on the cut-off date i.e., Thursday, 23rd December. 2021 are eligible to vote on the resolution set out in the EGM Notice through remote e-voting. A person who is not a Member as on the cut-off date should treat this Notice for information purpose only. The detailed procedure for Remote e-voting and for attending the EGM through VC/OAVM is explained in Point Nos. 6 to 11 of EGM Notice and the web link to attend the EGM is https://www.evotingindia.com. Members attending the EGM through VC/OAVM facility shall be reckoned for the purpose of quorum under Section 103 of the Act. The Remote e-voting begins on Monday, 27th December, 2021 (10.00 A.M.) and ends on Wednesday, 29th December, 2021 (5.00 P.M.). The Remote e-voting shall not be allowed beyond the said date and time. The facility for e-voting shall also be made available at the EGM to those Members who have not cast their votes by remote e-voting and who will attend the EGM through VC/OAVM. The Members who have already cast their vote by Remote e-voting, prior to the date of EGM, may also attend the EGM through VC/OVAM, but shall not be entitled to vote again at the EGM.

In line with the provisions of aforesaid Circulars issued by MCA and SEBI, the facility to appoint a proxy to attend and cast vote for the Member is also not available at the EGM. Accordingly, Proxy Form, Attendance Slip and Route Map etc., are not annexed to the Notice of the EGM. Therefore, a Member cannot exercise his/her vote by Proxy at the EGM.

Any grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), 'Mumbai - 400013 or send an e-mail to helpdesk.evoting@cdslindia.com or call at 022-23058738 or 022-23058542/43. Please write to the Company for any assistance.

For Bengal & Assam Company Limited Date: 6th December, 2021 Dillip Kumar Swain

Date: 6th Decembe Place: New Delhi Company Secretary CIN: L67120WB1947PLC221402 Website: www.bengalassam.com Regd. Office: 7, Council House Street, Kolkata, West Bengal-700001

Admn. Office: Patriot House, 3, Bahadur Shah Zafar Marg, New Delhi- 110002

Telephone: 011-66001112, 68201888/899, Fax: 011-23739475

Panasonic

PANASONIC APPLIANCES INDIA COMPANY LIMITED CIN: U30007TN1988PLC016184

Regd. Office: National Highway No.5, Sholavaram Village, Ponneri Taluk, Chennai - 600 067 Tel: +91-44-26330133 Fax: +91-44-26330132

Website: www.panasonicappliances.in E-mail: papin.secretary@in.panasonic.com

NOTICE OF THE THIRTY THIRD ANNUAL GENERAL **MEETING AND INFORMATION ON E-VOTING**

NOTICE is hereby given that the Thirty Third Annual General Meeting ('AGM') of the members of Panasonic Appliances India Company Limited "the Company") will be held through Video Conferencing ("VC")/Other Audio Visual Means ('OAVM') on Wednesday, December 29, 2021, at 10:00 a.m. IST, in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 read with General Circular No.14/2020 dated April 8, 2020, General Circular No.17/2020 dated April 13, 2020, General Circular No.20/2020 dated May 5, 2020, General Circular No.22/2020 dated June 15, 2020, General Circular No.33/2020 dated September 28, 2020, General Circular No.39/2020 dated December 31, 2020 and General Circular No.02/2021 dated January 13, 2021 issued by Ministry of Corporate Affairs, Government of India (collectively referred to as "MCACirculars"), to transact the business as set out in the Notice dated December 6, 2021 calling the AGM.

As per Rule 11 of the Companies (Accounts) Rules, 2014, the notice of AGM and the Annual Report of the Company for the financial year 2020-21 ("Annual Report 2020-21") have been mailed electronically (email) on December 7, 2021 to all the members whose email addresses are registered with the Company or the depositors/depository participants as on December 3, 2021. These documents are also available on the website of the Company at www.panasonicappliances.in and the website of National Securities Depository Limited ('NSDL') at www.evoting.nsdl.com.

In pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013 read with Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and other applicable provisions, if any, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Friday, December 17, 2021 to Wednesday, December 29, 2021 (both days inclusive) for the purpose of Annual General Meeting.

In pursuant to Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, the Company is providing e-voting facility to its members to exercise their right to vote by electronic means. The Company has entered into an agreement with National Services Depository Limited (NSDL) for providing e-voting facility. The e-voting platform will be opened for voting from Sunday, December 26, 2021, at 9:00 a.m. IST and ends on Tuesday, December 28, 2021 at 5:00 p.m. IST to enable members of the Company, holding shares either in physical form or dematerialized form, as on the cut-off date i.e. December 24, 2021, to cast their vote electronically in respect of the business to be transacted at the AGM. The e-voting shall not be allowed beyond the said date and time. The Company has appointed Mr.M. Alagar, Practicing Company Secretary, to act as the Scrutinizer for conducting the e-voting process in a fair and transparent manner.

Manner of registering/updating email address is as below:

- Members holding shares in physical mode, who have not registered/ updated their email addresses with the Company, are requested to register/update the same by clicking https://www.integratedindia.in/ emailupdation.aspx or by writing to the Company with details of folio number and attaching a self-attested copy of PAN card at papin.secretary@in.panasonic.com.
- Members holding shares in dematerialized mode, who have not registered/updated their email addresses with their Depository Participants, are requested to register/update their email addresses with the Depository Participants with whom they maintain their demat

After due verification, the Company/Integrated will forward their login credentials to their registered address.

- Any person, who becomes a member of the Company after dispatch of the Notice of the AGM and holding shares as on cut-off date may obtain the User ID and password in the manner as provided in the Notice of the AGM, which is available in the Notice of the AGM, which is available on Company's website. Such members may cast their votes using the e-voting instructions, in
- the manner specified by the Company in the Notice of AGM. A person whose name is recorded in the Registrar of Members or in the

Register of Beneficial owners maintained by the depositories as on the cut-off datei.e. December 24, 2021 only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting in the General Meeting.

Corporate members intending to attend the meeting through their Authorized Representatives are requested to send a duly certified copy of the Board Resolution/Powerof Attorney to the Company through e-mail to papin.secretary@in.panasonic.com authorizing their representatives to attend and vote at the meeting. Members who would like to express their views or ask questions during

the AGM, may register themselves as a speaker by sending their request from their registered email address mentioning their name, DP ID and Client ID/Folio number. PAN, mobile number to papin.secretary@ in.panasonic.com on or before December 24, 2021. Those members who have registered themselves as a speaker will only be allowed to express their views/ask questions during the AGM. The Company reserves the right to restrict the number of speakers depending on the availability of time at the AGM. The members who have cast their vote(s) by remote e-voting may also attend the AGM, but shall not be entitled to cast their vote(s) again at the AGM.

In case of any queries/grievances connected with the remote e-voting or the members need any assistance before or during the AGM, the members may contact Ms.Pallavi Mhatre, Manager, National Security Depository Limited, Trade World, "A" Wing, 4th Floor, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400013 at the designated email IDs: evoting@nsdl.co.in or to the Company email ID: papin.secretary@in.panasonic.com. By order of the Board

Chennai, December 7, 2021

for Panasonic Appliances India Company Limited

Jayaprakash Kalappan Chief Financial Officer & Company Secretary FCS No.: 8009

Not for Release in the United States. This is only an advertisement for information purposes and not for publication, distribution or release directly or indirectly outside India. This is not an announcement for the offer document. All capitalized terms used and not defined herein shall have the meaning assigned to them in the Letter of Offer dated October 20, 2021 (the "Letter of Offer" or the "LoF" filed with stock exchanges namely BSE Limited ("BSE") and National Stock Exchange of India Ltd ("NSE" and together with BSE, "Stock Exchanges") and the Securities and Exchange Board of India ("SEBI").

adventz **TEXMACO RAIL & ENGINEERING LIMITED**

Texmaco Rail & Engineering Limited was originally incorporated on June 25, 1998 under the Companies Act, 1956 as 'Texmaco Machines Private Limited'. The name of our Company was changed to 'Texmaco Machines Limited' pursuant to a fresh certificate of incorporation consequent on change of name issued by the Registrar of Companies, West Bengal on March 3, 2010. Further, the name of our Company was subsequently changed to 'Texmaco Rail & Engineering Limited' pursuant to a fresh certificate of incorporation consequent on change of name issued by the Registrar of Companies, West Bengal on April 23, 2010. For further details regarding changes in the name and registered office of our Company, see "General Information" on page 46 of the Letter of Offer. Registered and Corporate Office: Belgharia, Kolkata – 700 056, West Bengal, India; Telephone: +91-33-25691500

Contact Person: Ravi Varma, Company Secretary and Compliance Officer. Telephone: +91-33-25691500; E-mail: ravi.varma@texmaco.in

Website: www.texmaco.in; Corporate Identity Number: L29261WB1998PLC087404

OUR PROMOTERS: TEXMACO INFRASTRUCTURE & HOLDINGS LIMITED AND ZUARI INVESTMENTS LIMITED

FOR PRIVATE CIRCULATION TO THE ELIGIBLE EQUITY SHAREHOLDERS OF TEXMACO RAIL & ENGINEERING LIMITED ("OUR COMPANY" OR "THE ISSUER") ONLY

ISSUE OF UP TO 7,15,26,643 FULLY PAID UP EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹ 1 EACH ("EQUITY SHARES") OF TEXMACO RAIL & ENGINEERING LIMITED (THE "ISSUER" OR THE "COMPANY") FOR CASH AT A PRICE OF ₹ 23 PER EQUITY SHARE (INCLUDING A PREMIUM OF ₹ 22 PER EQUITY SHARE) ("ISSUE PRICE") AGGREGATING UP TO 16,451.13 LAKHS ON A RIGHTS BASIS TO THE ELIGIBLE EQUITY SHAREHOLDERS OF THE COMPANY IN THE RATIO OF 2 (TWO) EQUITY SHARES FOR EVERY 7 (SEVEN) FULLY PAID-UP EQUITY SHARES HELD BY THE ELIGIBLE EQUITY SHAREHOLDERS ON THE RECORD DATE, THAT IS, ON FRIDAY, OCTOBER 22, 2021 ("RECORD DATE") (THE "ISSUE"). FOR DETAILS, SEE

BASIS OF ALLOTMENT

The Board of Directors of Texmaco Rail & Engineering Limited wish to thank all its shareholders and investors for their response to the Issue, which opened for subscription on Monday, November 01, 2021, and closed on Thursday, November 25, 2021*, and the last date for on-market renunciation was Wednesday, November 17, 2021. The total number of Applications (including 5,257 RWAP Applications) received were 18,800 for 96,876,003 Equity Shares which includes Applications for subscriptions to additional Equity Shares. The Issue was subscribed to the extent of 1.35 of the Issue in terms of the number of Equity Shares applied for.

*Due to multiple requests from the shareholders, also owing to festive holidays and on the basis of advice of the advisors, the Capital Issue Committee at its meeting held on November 3, 2021 extended the Rights Issue for a further period of 10 days i.e. to Thursday, November 25, 2021 in order to provide wider opportunity to its shareholders to exercise their rights in the Rights Issue of the Company. The Basis of Allotment was finalised on December 1, 2021, in consultation with the Registrar to the Issue, Lead Managers and BSE

The Capital Issue Committee of the Company allotted 7,15,26,643 Equity Shares on December 2, 2021. All valid Applications (including R-WAP Applications) have been considered for allotment

1. The break-up of Applications (including R-WAP Applications) is given below.

"TERMS OF THE ISSUE" ON PAGE 265 OF THE LETTER OF OFFER.

Limited ("BSE"), the Designated Stock Exchange.

0.1	Applications Received		Equity Shares Applied for			Equity Shares allotted		
Category	Number	%	Number	Value (₹)	%	Number	Value (₹)	%
Shareholders	18,374	97.73%	9,40,75,499	2,16,37,36,435.00	97.11%	6,96,11,850	1,60,10,72,550.00	97.32%
Renouncees	426	2.27%	28,00,504	6,44,11,592.00	2.89%	19,14,793	4,40,40,239.00	2.68%
Total	18,800	100.00%	9,68,76,003	2,22,81,48,027.00	100.00%	7,15,26,643	1,64,51,12,789.00	100.00%

2. Basis of Allotment

Category	No. of valid CAFs (including ASBA applications) received	No. of Equity Shares accepted and allotted against Entitlement (A)	No. of Equity Shares accepted and allotted against Additional applied (B)	Total Equity Shares accepted and allotted (A+B)
	Number	Number	Number	Number
Shareholders	14,798	6,06,90,956	89,20,894	6,96,11,850
Renouncees	426	19,14,793	0	19,14,793
Total	15,224	6,26,05,749	89,20,894	7,15,26,643

Out of a total of 18,800 Applications (including 5,257 R-WAP Applications) received, 3,576 Applications were rejected on technical

Intimation for Allotment/Refund/Rejections: The dispatch of allotment order cum refund intimation and intimation for rejection, as applicable, to the Investors has been completed on December 3,2021. The instructions to (i) IndusInd Bank Limited ("Banker to the Issue") for processing refund through NACH/NEFT/RTGS/direct credit for Application made using R-WAP facility was given on December 2, 2021 and (ii) SCSBs for unblocking of funds in case of ASBA applicants were given on December 01, 2021. The listing application was filed with BSE and NSE on December 02, 2021. The credit of Equity Shares in dematerialised form to respective demat accounts of Allottees was completed on December 3, 2021. Please note that the equity shares applied for in this issue can be allotted only in dematerialized form and to the same depository account in which our equity shares are held by such investor on the record date or mentioned in the application form in the event that no shares are held by such investor on the record date. For further details, please refer to "Terms of the Issue - Credit of Rights Entitlements in demat accounts of Eligible Equity Shareholders" on page 267 of the Letter of Offer. Pursuant to the listing and trading approvals granted by NSE and BSE, the Rights Equity Shares allotted in the Issue will commence trading on BSE and NSE with effect from December 7, 2021. In accordance with SEBI circular dated January 22, 2020 the request for extinguishment of rights entitlement has been sent to NSDL & CDSL on December 3, 2021.

INVESTORS MAY PLEASE NOTE THAT THE EQUITY SHARES CAN BE TRADED ON THE STOCK EXCHANGES ONLY IN DEMATERIALISED FORM.

DISCLAIMER CLAUSE OF SEBI: It is to be distinctly understood that submission of the LoF to SEBI should not in, anyway, be deemed or construed that SEBI has cleared or approved the LoF. The investors are advised to refer to the full text of the "Disclaimer" clause of SEBI' beginning on page no. 257 of the LoF.

DISCLAIMER CLAUSE OF BSE (DESIGNATED STOCK EXCHANGE): It is to be distinctly understood that submission of LoF to BSE Limited should not, in anyway, be deemed or construed that the Letter of Offer has been cleared or approved by BSE Limited; nor does it certify the correctness or completeness of any of the contents of the Letter of Offer. The investors are advised to refer to the full text "Disclaimer clause of BSE" beginning on page no. 260 of the LoF.

DISCLAIMER CLAUSE OF NSE: It is to be distinctly understood that submission of LoF to NSE should not, in anyway, be deemed or construed that the Letter of Offer has been cleared or approved by NSE; nor does it certify the correctness or completeness of any of the contents of the Letter of Offer. The investors are advised to refer to the full text "Disclaimer clause of NSE" beginning on page no. 260 of the LoF.

LEAD MANAGERS TO THE ISSUE

1 ICICI Securities

ICICI SECURITIES LIMITED ICICI Venture House Appasaheb Marathe Marg. Prabhadevi,

Mumbai - 400025 Telephone: +91 22 6807 7100 Fax: +91 22 6807 7803

E-mail: trel.rights@icicisecurities.com Investor grievance email: customercare@icicisecurities.com Website: www.icicisecurities.com Contact Person: Sameer Purchit /

SEBI Registration No.: INM000011179

Date: December 6, 2021

Place: Kolkata

Akhil Mohod

SKP SECURITIES LIMITED Chatterjee International Centre, 33A. Jawaharlal Nehru Road. Level - 21, Kolkata - 700 071 West Bengal Telephone: +91 3340077000 Fax: +91 334007 7007 E-mail: contact@skpsecurities.com

SKP SECURITIES LTD

Investor grievance email: grievance.cell@skpsecurities.com Website: www.skpsecurities.com Contact Person: Anup Kumar Sharma SEBI Registration No.: INM000012670

LIMITED Selenium, Tower B, Plot No- 31 and Serilingampally, Hyderabad, Telephone: +91 40 6716 2222 Fax: +91 40 2343 1551 Toll free number: 1800 309 4001 Website: www.kfintech.com Email ID: texmaco.rights@kfintech.com

Investor grievance e-mail:

Contact Person: M. Muralikrishna

einward.ris@kfintech.com

SEBI Registration No.:

INR000000221

REGISTRAR TO THE ISSUE

Ravi Varma, Company KFINTECH Secretary and KFIN TECHNOLOGIES PRIVATE Compliance Officer; Texmaco Rail & **Engineering Limited** Financial District, Nanakramguda, Belgharia, Kolkata - 700 056, Rangareddi 500 032, Telangana, India. West Bengal, India Telephone: +033 2569 1500;

E-mail:

ravi.varma@texmaco.in

COMPANY SECRETARY AND

COMPLIANCE OFFICER

Investors may contact the Registrar or our Company Secretary and Compliance Officer for any pre-Issue/post-Issue related matter. All grievances relating to the ASBA or the R-WAP process may be addressed to the Registrar, with a copy to the SCSB, (in case of ASBA process), giving full details such as name, address of the Applicant, contact number(s), e mail address of the sole/ first holder, folio number or demat account number, number of Equity Shares applied for, amount blocked (in case of ASBA process) or amount debited (in case of the R-WAP process), ASBA Account number and the Designated Branch of the SCSBs where the Application Form or the plain paper application, as the case may be, was submitted by the Investors along with a photocopy of the acknowledgement slip (in case of ASBA process) and copy of the e acknowledgement (in case of the R-WAP process). For details on the ASBA process and R-WAP, see "Terms of the Issue" beginning on page 265.

THE LEVEL OF SUBSCRIPTION SHOULD NOT BE TAKEN TO BE INDICATIVE OF EITHER THE MARKET PRICE OF THE EQUITY SHARES OR THE BUSINESS PROSPECTS OF THE COMPANY.

For and on behalf of Texmaco Rail & Engineering Limited

Ravi Varma

Company Secretary and Compliance Officer

The LoF is available on the website of SEBI at www.sebi.gov.in, the Stock Exchanges i.e. National Stock Exchange of India Ltd. at www.nseindia.com and BSE Limited at www.bseindia.com and on the website of Lead Managers to the Issue i.e. ICICI Securities Limited at www.icicisecurities.com, SKP Securities Limited at www.skpsecurities.com and on the R-WAP portal at www.rights.kfintech.com. Investors should note that investment in equity shares involves a degree of risk and for details relating to the same, please see section titled "Risk Factors" beginning on page no. 20 of the LoF.

THE RIGHTS ENTITLEMENTS AND THE EQUITY SHARES HAVE NOT BEEN AND WILL NOT BE REGISTERED UNDER THE

U.S. SECURITIES ACT OF 1933, AS AMENDED (THE "U.S. SECURITIES ACT"), OR ANY U.S. STATE SECURITIES LAWS AND MAY NOT BE OFFERED, SOLD, RESOLD OR OTHERWISE TRANSFERRED WITHIN THE UNITED STATES, EXCEPT IN A TRANSACTION EXEMPT FROM, OR NOT SUBJECT TO, THE REGISTRATION REQUIREMENTS OF THE U.S. SECURITIES ACT. THE EQUITY SHARES AND THE RIGHTS ENTITLEMENTS REFERRED TO IN THE LETTER OF OFFER ARE BEING OFFERED AND SOLD ONLY IN OFFSHORE TRANSACTIONS OUTSIDE THE UNITED STATES AS DEFINED IN, AND IN COMPLIANCE WITH REGULATION S UNDER THE U.S. SECURITIES ACT TO EXISTING SHAREHOLDERS LOCATED IN JURISDICTIONS WHERE SUCH OFFER AND SALES OF THE EQUITY SHARES AND/ OR RIGHTS ENTITLEMENTS ARE PERMITTED UNDER LAWS OF SUCH JURISDICTIONS. THE OFFERING TO WHICH THE LETTER OF OFFER RELATES IS NOT, AND UNDER NO CIRCUMSTANCES IS TO BE CONSTRUED AS, AN OFFERING OF ANY EQUITY SHARES OR RIGHTS ENTITLEMENTS FOR SALE IN THE UNITED STATES OR AS A SOLICITATION THEREIN OF AN OFFER TO BUY OR TRANSFER ANY OF THE SAID SECURITIES.

New Delhi

Mumbai financialexp.epa

December 6, 2021

जाहीर सूचना

स्वर्गीय श्री. ए. एन. कृष्णकुमार हे त्यांची पत्नी श्रीम. सुनंद कृष्णकुमार यांच्यासह वाटिका को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेडचे संयुक्त सभासद होते आणि फ्लॅट क्र ५४, ५वा मजला, वाटिका सीएचएस लिमिटेड, देवना बाग, मुंबई ४०० ०८८ करिता शेअर प्रमाणपत्र क्र २८/२०१७ अंतर्गत विभिन्न क्र. २७१ ते २८० (दोन्ह एकत्रित) धारक प्रत्येकी रु. ५०/- चे १० (दहा) पूण भरणा शेअर्सचे (यानंतर सदर मिळकत असा उलेख) संयन धारक होते आणि त्यांचे १४ सप्टेंबर, २०१७ रोज कोणत्याही मृत्युपत्र न बनविता निधन झाले. श्रीम. सुनंद कृष्णकुमार यांनी त्यांच्या नावे मयत सभासदाच्य शेअर्सच्या हस्तांतरणाकरिता सोसायटीला संपर्क केल

..... सोसायटी याद्वारे सोसायटीच्या सदर मिळकतीमधील मय प्रभासदाचे सदर शेअर्स आणि हितसंबंधाचे हस्तांत होण्यास वारस किंवा वारसदार किंवा इत . दावेदार/आक्षेपदार यांच्याकडून दावे किंवा आक्षे असल्यास ते सदर सचनेच्या प्रसिध्दीपासन २१ दिवसार त्यांच्या दाव्या/ आक्षेपांच्या पुष्ठ्यर्थ अशी कागदपः आणि अन्य पराव्यांच्या प्रतींसह मागवित आहे. ते प्राप्त : झाल्यास सोसायटीच्या उपविधीतील तरतुदीमधीत दिलेल्या मार्गाने सोसायटीच्या मिळकतीमधील मयर सभासदाचे शेअर्स व हितसंबंधासह सोसायटी कार्यवाः

दी वाटिका को-ऑप. हाऊसिंग सोसायटी लिमिटे करिता आणि च्या वती ठिकाण : मुंबई देनांक : ०७/१२/२०२१

जाहिर नोटीस

नोंडणीकत जिल्हा पालघर तालका वसई गाव मौजे वडवली येथील सर्वे नंबर 80/2/1 एकण (हे आर .चौ .मी) ० .०४ .७७ क्षेत्र असलेली शेत जमीन मिळकत सौ . आशा कमळाकर वारे व ईतर यांचे कडून माझा खरेदी करण्याचा हेतु आहे . जमीन मालकानी सादर केले आहे की सदर शेत जमीन सर्व हक्कापासुन् तारणा पासुन मुक्त आहे . कोणाहि व्यक्तीचा सदर शेत जमीन किंवा तीच्या कोणत्याहि भागावर कोणताहि अधिकार विकीचा करारनाम बहिबार बोजा किया कायदेशीर हक्क किय कोणत्याहि कोर्टाच्या आदेशाद्वारे पारीत केलेला को णताहि खटला, डिक्री, इंन्जे क्शन आर्डर कुळमुखत्यार पत्र विकास हक्क वा इतर कोणत्यारि प्रकारे हरकत असल्यास त्यांनी मला सूचना प्रकाशीत केल्याचे तारखेपासून चौदा दिवसाच्या आत शांर्त निवास पाली दरपाळे वडवली वसई जिल्हा पालघ ४०१२०१ लेखी स्वरूपात आवश्यक त्या कागदोपर्त्र पुराव्यासहित सुचीत करण्याची विनंती करण्यांत येत आहे . अन्यथा असे कोणतेहि दावे अस्तित्वात नाहित आणि असल्यास दावेदाराने सदर दावे सोइन दिले

आहेत असे समजून खरेदीचा व्यवहार पूर्ण केल आज दिनांक डिसेंबर २**०**२१ केसरीनाथ किसन राऊत

मुंबई येथील मुंबई नगर दिवाणी न्यायालयात मे. जे. कुमार इन्फ्राप्रोजेक्टस लिमिटेट १६-ए, अंधेरी इंडस्ट्रिअल इस्टेट, वीरा देसाई रोड, अंधेरी पश्चिम, मुंबई-४०० ०५८. ्वार्ट संकल्प डेव्हलपर्स ॲण्ड प्रोजेक्ट कंसल्टंट, १ला मजला, श्री साई बाबा एसआरए सीएचएस. लि., जरीमरी मंदिर, एस.व्ही. रोड, बांद्रा (प.), मुंबई ४०० ०५०. श्री. दिपक वसंत सांख्ये, वय : प्रौढ, पेशा व्यवसाय १४०७, ऐश्वर्या, पश्चिम दृतगती मार्ग, वनराई कॉलनी,

विलेपार्ले (पू.), मुंबई- ४०० ०५७ (१) संकल्प डेव्हलपर्स ॲण्ड प्रोजेक्ट कंसल्टंट

श्री. किरण दामोदर पाटील, वय : प्रौढ, पेशा व्यवसाय

बी/१००, प्रशाल सीएचएस., संत जनाबाई रोड, क्रॉस हनुमान रोड

गोरेगांव (पू.), मुंबई- ४०० ०६३

(३) श्री. किरण दामोदर पाटील (२) श्री. दिपक वसंत सांख्ये उपरोक्त नामित प्रतिवादी

सूचना घ्यावी की, खालील अनुतोषांसाठी उपरिनामित प्रतिवादींकडून दि. २२.१२.२०२१ **रोजी स. ११.०० वा**. मध्यान्ही न्यायालय कक्ष क. 3 मधील पीठासिन सन्मा. न्यायाधीश श्री. एस. एन. साळवे यांच्या समोर हे सन्मा म्हणून वादी विनंती करतात:-...... ग्याने कृपा करून, **निशाणी ''जी ''** येथे दाव्याच्या तपशीलानुसार रक्कम **रु. १५,१६,८९१**/-

(रु. पंधरा लाख सोळा हजार आठशे एक्क्याण्णव मात्र) ची रक्कम अटा करण्याकरीता प्रतिवादींना निर्देश देण्याकरीता आणि वाद दाखल केल्याच्या तारंप्यापसून प्रदान आणि, किंवा वसुलीपर्यंत दरसाल १२% दराने व्याज अद करण्याकरीता आदेश देण्यासाठी प्रतिवादीं विरुध्द आणि वार्दीच्या पक्षात हुकूम आणि आदेश देण्याकरीता.

) सदर सन्माननीय न्यायालयास विदामान खटल्यास योग्य समजल्या जाणाऱ्या आणि परिस्थितीनसार आवश्यक अश दिनांक सदर ४ डिसेंबर, २०२१ रोजी

माहिम शाखा.

सीटीलाईट सिनेमापुढे, गोहिल हाऊस, लेडी जमशेदजी रोड,

माहिम, मुंबई-४०० ०१६. दूर. क्र. : ०२२ २४४६४८१८,

ईमेलः Mahim.South@bankofindia.co.in

कब्जा सूचना

(स्थावर मिळकतीकरिता)

ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(४) अंतर्गत बँकेला प्रभारित

सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट

निम्नस्वाक्षरीकार बँक ऑफ इंडियाचे प्राधिकत अधिकारी या नात्याने सिक्यरिटायझेशन ॲन्ड

रेकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२

आणि कलम १३(२) सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचता नियम ८ अन्वये प्राप्त

अधिकारांचा वापर करून दिनांक ०९.०९.२०२१ रोजी मागणी सूचना जारी करून श्री. प्रविण

अचलचंद भंडारी (कर्जदार), सौ. सरला प्रविण भंडारी (सह-कर्जदार) आणि श्री. विकाश नरेश जैन

(सह-कर्जदार) यांस सूचनेतील नमूद रक्कम करीता रु. ४४,०१,९८७/**- (रुपये चौवेचाळीस**

लाख एक हजार नऊशे सत्त्याऐंशी मात्र) + न लावलेले व्याज आणि तुमच्याकडून

प्रदानापर्यंत बँकेद्वारे उपार्जित सर्व परिव्यय, प्रभार आणि खर्च या रकमेची परतफेड सदर सूचना

रकमेची परतफेड करण्यास कर्जदार/हमीदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार/हमीदार आणि

सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात

आलेल्या मिळकतीचा सदर नियमावलीच्या नियम ८ सहवाचता सदर ॲक्टचे कलम १३ (४)

विशेषत: कर्जदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर

मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही

व्यवहार हा **बँक ऑफ इंडिया** करीता एकुण रक्कम **रु. ४४,०१,९८७/ - (रुपये चौवेचाळीस**

लाख एक हजार नऊशे सत्त्याऐंशी मात्र) च्यासह पूर्ण देयापर्यंत त्यावरील पुढील व्याज व

स्थावर मिळकतीचे वर्णन

सर्व्हें क्र. धारक सीटीएस क्र. ९८८ आणि ९८८/१ ते ३, एफ पी क्र. ९४, टीपीएस १, राम

मंदिर रोड, विलेपार्ले (पूर्व), मुंबई ४०० ०५७ येथे सह त्यावर उभी रहिवासीत इमारत फ्लॅट

क्र. २०१बी(६), २ रा मजला, श्री सोमनाथ को ऑप हाऊ सोसा लि., राम मंदिर रोड, विले

पार्ले पूर्व, मुंबई ४०० ०५७ येथे स्थित सौ. सरला अचलचंद भंडारी (हमीदार) आणि श्री.

प्रविण अचलचंद भंडारी (हमीदार) यांच्या मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग

ला प्राप्त अधिकाराचा वापर करून या ०४.१२.२०२१ रोजी कब्जा घे

प्रबंधकां करीता

श्री. तेजस पी. देशपांडे, वादींसाठी वकील चशील, २०वा मजला, एक्सप्रेस टॉवर, रामनाथ गोयंका मार्ग, नरीमन पॉईंट, मुंबई-४०० ०२१. मोबा. क्र. +९१ ९८२१५ ८१७७७

बैंक ऑफ़ इंडिया Bank of India

२०१ बी(६), २रा मजला, श्री सोमनाथ को-ऑप हाऊ. सोसा. लि.

राम मंदिर रोड, विले पार्ले (पूर्व), मुंबई - ४०० ०५७.

श्री. प्रविण अचलचंद भंडारी (कर्जदार)

सौ. सरला प्रविण भंडारी (सह-कर्जदार)

श्री. विकाश नरेश जैन (सह-कर्जदार)

प्राप्तीच्या ६० दिवसांत करण्यात सांगितले होते.

खर्चाच्या भाराअधीन राहील.

दिनांक: ०४.१२.२०२१

दिनांक: ०६-डिसें.-२०२१

ज्याअर्थी.

या नोटीसे द्धारे सर्व जनतेस कळविण्यांत येते की

motherson मदरसन सुमी सिस्टम्स लिमिटेड (सीआयएन:एल३४३००एमएच१९८६पीएलसी२८४५१०)

नोंदणी कार्यालय: युनिट क्र. ७०५, सी विंग, बन बीकेसी, जी ब्लॉक, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा पूर्व, मुंबई-४०० ०५१, महाराष्ट्र **कॉर्पोरेट कार्यालय:** ११ वा मजला, प्लॉट क्र. १, सेक्टर-१२७, नोएडा-२०१३० (उत्तर प्रदेश) फोन: +९१ १२०-६६७९५००, फॅक्स: +९१ १२०-२५२१८६६

ई-मेलः investorrelations@motherson.com वेबसाईटः www.motherson.com इन्व्हेस्टर रिलोशन फोन क्र. ०१२० ६६७९५००

पोस्टल बॅलट निष्कर्षाची घोषणा

कंपनी अधिनियम, २०१३ कलम ११० सहवाचता कंपनीज् (मॅनेजमेंट अँड ॲडमिनिस्ट्रेशन) रुल्स, २०१४ च्या नियम २२ ला अनुसरून त्यांची मंजुरी मिळविण्यासाठी पाठविण्यात आलेली ८ ऑक्टोबर, २०२१ रोजीची पोस्टल बॅलट सूचना आवश्यक मताधिक्याने मंजूर करण्यात आली आहे.

मतदान निष्कर्षाचे सारंशित विवरण खालीलप्रमाणे:

ठरावाचा तपशील	ई-मतदाना-	बाजुने म	तदान	विरोधा	ात मतदान
	मार्फत मतदानाची एकूण संख्या	मतांची संख्या	एकूण मतदानाची % वारी	मतांची संख्या	एकूण मतदानाची % वारी
पोस्टल बॅलट सूचनेतील नमूद नुसार कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १८६ अंतर्गत विहित मयदिपेक्षा जास्त गुंतवणूक	२७३७७५७६६८	२७३७६९८६८३	९९.९९७८	५८९८५	0.0077

तपशिलवार मतदानाचे निष्कर्ष कंपनीची वेबसाईट www.motherson.com आणि ई-मतदान एजन्सीची वेबसाईट म्हणजेच https://evoting.kfintech.com/ वर पाहता येतील. मतदानाचे निष्कर्ष स्टॉक एक्स्चेंजसच्या वेबसाईट www.bseindia.com आणि www.nseindia.com वर सध्दा पाहता येतील. मदरसन सुमी सिस्टम्स लिमिटेडकरिता

आलोक गोयल दिनांक: ०३.१२.२०२१ कंपनी सचिव

जाहीर सूचना

नी बहन्मंबर्ड महानगरपालिकेच्या हृद्दीतील मंबर्ड शहर आणि उपनगराचा नोंदणीकत जिल्हा आणि उप-जिल्ह्यामधील मुलुंड (पश्चिम) तालुका कुर्ला, मुंबई उपनगर जिल्हा येथे स्थित प्लॉट शहर सर्व्हें क्र. ८७०/६, ८७०/७, ८७०/८, ८७०/९, ८७०/१०, ८७०/११ एकत्रित क्षेत्र मोजमापित अंदाजे ८८.९५ चौ. मी. (१७७.९ चौ मी चे १/२ शेअर) धारक संयुक्त मालकीची अविभाजित १/२री जिमन, प्लॉट शहर सर्व्हें क्र. ८७० मोजमापित ६९.२९ चौ. मी. (४१५.७० चौ. मी. चे १/६वे शेअर) धारक आणि प्लॉट शहर सर्व्हे क्र. ८७१ मोजमापित ३२.६७ चौ. मी. (१९६ चौ. मी. चे १/६वे शेअर) धारक श्रीम. अनघा राजेश पाठक यांच्याद्वारे संयुक्त मालकीची अविभाजित १/६वी जिमन, एकत्रित सह त्यावर उभारित इमारत आणि रचना आणि पढीलप्रमाणे सीमाबद्धताः उत्तरेला किंवा त्यादिशेने - ६ मी. रस्ता (भाग) आणि अवदंबर लेन (भाग) द्वारे, दक्षिणेला किंवा त्यादिशेने - जुने रेशम हाऊस (भाग) आणि नेताजी सुभाष रोड द्वारे, पूर्वेला किंवा त्यादिशेने -जुने रेशम हाऊस (भाग) आणि अवदंबर (भाग) द्वारे, पश्चिमेला – नेताजी सुभाषचंद्र रोड (भाग) आणि ह मी. रस्ता (भाग) दारे चे नामाधिकार तपासत आहे. कोणतीही व्यक्ती ज्यांना यावरील नमत सदर मिळकतीवर, मध्ये किंवा त्याविरोधात कोणत्याही प्रकारचा कोणताही दावा आणि आक्षेप जसे की विक्री, अभिहस्तांकन, अदलाबदल, वारसा, करार, कंत्राट, गहाण, सुविधाधिकार, भेट, भाडेपट्टा, कळवहिवाट, लीव्ह लायसन्स, धारणाधिकार, प्रभार, विश्वस्त, निवासी हक्क, निर्वाह किंवा अन्य काही . गर असल्यास तसे लिखित स्वरुपात निम्नस्वाक्षरीकारांना पूरक दस्तावेजांच्या पुराव्यासह या सूचनेच्या प्रकाशनाच्या तारखेपासन १४ दिवसांत कळवावे

सदर दिनांक ०७ डिसेंबर, २०२१ रोजी

सही/-दिशांग जिगनेश शाह, वकील उच्च न्यायालय

बी/६०४, पंचशील गार्डन्स, महावीर नगर, कांदिवली (पश्चिम), मुंबई-४०००६७.

advocatedishang@gmail.com



द्र. क्र. : ०२२ २४४६४८१८, इमेल : Mahim.south@bankofindia.co.in

कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरिता)

सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(४) अंतर्गत बँकेला प्रभारित

मे. जैनको पॉलिसिंटेक्स प्रा. लि

रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ आणि कलम १३(२) सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचता नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक ०९.०९.२०२१ रोजी मागणी सूचना जारी करून मे. जैनको पॉलिसिंटेक्स प्रा. लि. (कर्जदार), श्री. विकास नरेश जैन (हमीदार), सौ. सोनम विकास जैन (हमीदार), श्री. प्रविण अचलचंद भंडारी (हमीदार), सौ. सरला अचलचंद भंडारी (हमीदार), श्री. राहल नरेश जैन (हमीदार) आणि सौ. बसंती नरेश जैन (हमीदार) यांस सूचनेतील नमूद रक्कम करीता रु. १,०२,२४,६८३.३९ (रुपये एक करोड दोन लाख चोवीस हजार सहाशे त्र्याऐंशी आणि पैसे एकोणचाळीस मात्र) + न लावलेले व्याज आणि तुमच्याकडून प्रदानापर्यंत बँकेद्वारे उपाजित सर्व परिव्यय, प्रभार आणि खर्च या रकमेची -परतफेड सदर सचना प्राप्तीच्या ६० दिवसांत करण्यात सांगितले होते.

रकमेची परतफेड करण्यास कर्जदार/हमीदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सचना देण्यात येते की. निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा सदर नियमावलीच्या नियम ८ सहवाचता सदर ॲक्टचे कलम १३ (४) अन्वये त्याला/तिला प्राप्त अधिकारांचा वापर करून या ०४.१२.२०२१ रोजी कब्जा घेतल आहे. विशेषत: कर्जदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा **बँक ऑफ इंडिया** करीता एकुण रक्कम रु. १,०२,२४,६८३.३९ **(रुपये एक करोड** दोन लाख चोवीस हजार सहाशे त्र्याएँशी आणि पैसे एकोणचाळीस मात्र) च्यासह पूर्ण

स्थावर मिळकतीचे वर्णन

सर्व्हे क्र. धारक सीटीएस क्र. ९८८ आणि ९८८/१ ते ३, एफ पी क्र. ९४, टीपीएस १, राम मंदिर रोड, विलेपार्ले (पूर्व), मुंबई ४०० ०५७ येथे सह त्यावर उभी रहिवासीत इमारत फ्लॅट क्र. २०१बी(६), २ रा मजला, श्री सोमनाथ को ऑप हाऊ सोसा लि., राम मंदिर रोड, विले पार्ले पूर्व, मुंबई ४०० ०५७ येथे स्थित सौ. सरला अचलचंद भंडारी (हमीदार) आणि श्री.

बँक ऑफ इंडिया-करिता दिनांक: ०४.१२.२०२१ प्राधिकृत अधिकारी

माहिम शाखा,

सीटीलाईट सिनेमापुढे, गोहिल हाऊस, लेडी जमशेदजी रोड, माहिम, मुंबई-४०००१६.

तारणांचा कब्जा.

२०२एफ, मधु इंडस्ट्रीअल पार्क,

मोग्रोपाडा, अंधेरी पूर्व, मुंबई - ४०० ०६९

निम्नस्वाक्षरीकार बँक ऑफ इंडियाचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ऑन्ड

देयापर्यंत त्यावरील पुढील व्याज व खर्चाच्या भाराअधीन राहील.

प्रविण अचलचंद भंडारी (हमीदार) यांच्या मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग.

कब्जा सूचना

आपला विश्वास

बँक ऑफ इंडिया-करिता प्राधिकृत अधिकारी

हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड नोंद. कार्यालय: रेमन हाऊस, एच.टी. पारेख मार्ग, १६९, बॅकबे रेक्लमेशन, चर्चगेट, मुंबई-४०० ०२०.

शाखाः ए-९०१, ९ वा मजला, मॅरेथॉन फ्युचरेक्स, मफतलाल मिल्स कंपाऊंड, एन एम जोशी मार्ग, लोअर परेल पूर्व, मुंबई-४०० ०१३. दूरध्वनी क्र.: ०२२-६६११३०२०, सीआयएन: एल७०१००एमएच१९७७पीएलसी०१९९१६. संकेतस्थळ: www.hdfc.com

ज्याअर्थी, **हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडच्या** प्राधिकृत अधिकारी/ऱ्यांनी सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ आणि कलम १३(१२) सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३(२) अंतर्गत खालील कर्जदार/कायदेशीर वारसदार आणि कायदेशीर प्रतिनिधी यांना त्यांच्या संबंधित नावासमोर नमूद रकमेसह सदर सूचनेमधील नमूदनुसार वसुली आणि/किंवा प्रदानाच्या तारखेपर्यंत प्रयोज्य दराने त्यावरील व्याज, अनुषंगिक खर्च, परिव्यय, प्रभार इ. ही रक्कम सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांत परतफेड करण्यासाठी बोलाविण्याकरिता मागणी सूचना जारी केलेल्या आहेत.

अ.	कर्जदार/ कायदेशीर	देय	मागणी	कब्जाची	स्थावर मिळकत (तीं)/
豖.	वारस आणि कायदेशीर	थकबाकी	सूचनेची	तारीख	तारण मत्तांचे वर्णन
	प्रतिनिधींचे नाव		तारीख		
۶.	श्री. घाडीगावकर गंगाधर वसंत	रू. २०,२४,७२८/-	१८.०७.२०१७	०३.१२.२०२१	फ्लॅट क्र. ११०५, ११वा मजला, ग्लोबल अरेना,
		दि. ३०.०६.२०१७ रोजीस*			बिल्डिंग ३, विंग बी, स.क्र. ४४/१२(२),
				(प्रत्यक्ष कब्जा)	४४/१३(३), ४४/१५(४), ४५/४(५),
					४५/५(६), ४६/८, तिवरी फाटा, तिवरी गाव,
					नायगाव पूर्व, जिल्हा पालघर ४०१२०८.
٦.	श्री. चेट्टीयार रोजारियो (मयत पासून) च्या	रू. ७५,५५,७१९/-	२६.०७.२०२१	०४.१२.२०२१	रोसा गार्डेनिया-बी३, फ्लॅट क्र. १५०४, १५वा
	पत्नी/मुलगा/मुलगी आणि इतर ज्ञात आणि	दि. ३०.०६.२०२१ रोजीस*			मजला, स.क्र. २५/१, २ आणि २९/८,
	ज्ञात नसलेले श्री. चेट्टीयार रोजारिया (मयत			(प्रत्यक्ष कब्जा)	हायपरसिटी जवळ, घोडबंदर रोड, ठाणे पश्चिम-
	पासून) यांचे कायदेशीर वारस, कायदेशीर				४००६०७.
	प्रतिनिधी, उत्तराधिकारी आणि अभिहस्तांकन.				
	कु. नॅन्सी चिनप्पनम				

*सह वसुली आणि/किंवा प्रदानाच्या तारखेपर्यंत उपार्जित प्रयोज्यनुसार पुढील व्याज, अनुषंगिक खर्च, परिव्यय, प्रभार, इ.

तथापि, येथे वरील नमूद कर्जदार यांनी थकीत रकमेची परतफेड करण्यास असमर्थ ठरल्याने, विशेषतः येथे वरील नमूद कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, एचडीएफसीच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी वरील वर्णन करण्यात आलेल्या स्थावर मिळकती(तीं)चा/तारण मत्तांचा कब्जा त्यांना सदर अधिनियमाच्या कलम १३(४) अंतर्गत सहवाचता सदर नियमावलीच्या नियम ८ अन्वये त्याला/त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून वरील नमूद तारखेस घेतला आहे.

विशेषत: येथे नमृद् केलेले कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, उपरोक्त स्थावर मिळकती (तीं)/तारण मत्तांशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर स्थावर मिळकती (तीं)/तारण मत्तांशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लि.च्या गहाणाच्या अधीन राहील. कर्जदार/कायदेशीर वारसदार/कायदेशीर प्रतिनिधी यांचे लक्ष तारण मत्ता विमोचित करण्यासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात अधिनियमाच्या कलम १३ च्या पोटकलम (८) च्या तरतुदींकडे वेधण्यात येत आहे.

पंचनामा आणि वस्तुसूचीची प्रत निम्नस्वाक्षरीकारांकडे उपलब्ध आहे आणि कर्जदार/कायदेशीर वारसदार/कायदेशीर प्रतिनिधी यांना सर्वसाधारण कामकाजाच्या वेळेत कोणत्याही कामकाजाच्या दिवशी निम्नस्वाक्षरीकारांकडून संबंधित प्रत प्राप्त करण्याची विनंती करण्यात येत आहे.

हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लि. करिता **ठिकाण :** मुंबई

प्राधिकृत अधिकारी

The spirit of Mumbai is now 93 years old!



www.freepressjournal.in



नाशिक महानगरपालिका, नाशिक

सार्वजनिक बांधकाम विभाग ई-निविदा सुचना क्र. ३२ (सन २०२१-२२)

महानगरपालिकेच्या खालील नमुद केलेल्या कामा करीता महाराष्ट्र शासन अथवा केंद्र शासनाच्या अथवा निमशासकीय संस्थेकडे योग्य वर्गातील

٩.	कामाचे नांव	प्राकलन र.
	नाशिक पश्चिम प्र.क्र. १३ मधील मेनरोड, मनपा कार्यालयाच्या दगडी इमारतीची दुरुस्ती करुन नुतनीकरण करणे.	२,२८,९१,९२
₹.	सातपुर प्र.क्र.०८ मधील गंगापुरगांव येथील वाढीव भाजी मार्केट द्काने येथे वाढिव बांधकाम करणे.	9,88,82,00
3 .	नाशिक पूर्व प्र.क्र.१४ मधील भद्रकाली येथील कत्तलखाना येथे जनावरांसाठी शेड तयार करणे व कत्तलखाना इमारतीचे बांधकाम करणे.	9,२४,८२,४८
8.	सातपुर प्र.क्र.१० मधील तिरडशेतकडे जाणाऱ्या रस्त्यावरील नंदिनी नदीवर पुल बांधणे.	99,99,८८९
Ч.	सातपूर विभाग प्र.क्र.१० मधील सातपूर शिवार नं. ४८० पै. आरक्षण क्र. १६२ प्ले ग्राऊंड येथील मनपा मालकीची क्रिडांगणाची जागा विकसित करणे.	९९,७०,२१४
_		
ξ.	नाशिक पुर्व विभाग प्र.क्र.३० मधील स.नं. ८० पै व ८२ पै मधील ॲनिमेटी स्पेसला संरक्षक भिंत बांधणे.	९६,३२,०६०
٥.	पंचवटी विभागातील विविध मनपा इमारती, शाळा, प्रशासकीय व इतर इमारतींची डागडुजी व दुरुस्ती करणे.	७४,९८,११७
۷.	नाशिक रोड प्र.क्र.२१ मधील जयभवानी रोड येथील मुख्य रस्त्यावरील दोन सि.डी. वर्क बांधणे.	७४,९१,४८८
٩.	पंचवटी विभागातील प्र.क्र.५ (अ) दत्तनगर व कुमावतनगर मधील पुरुष व्यायामशाळेसाठी व स.नं. ८०/१/२ मधील महिला व्यायामशाळेत	६९,९९,१०२
۶.	व्यायाम साहित्य पुरविणे.	43,33,103
90.	नवीन नाशिक प्र.क्र.३१ मधील पाथर्डी स.नं.१८/३ येथे बहुउद्देशिय सांस्कृतिक केंद्र बांधणे.	५९,९७,४१६
	9	
99.	नाशिक पश्चिम प्र.क्र.१३ मधील लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा पुर्णाकुर्ती पुतळा उभारणे. (फेरनिविदा)	५७,१२,०००
٩२.	पंचवटी प्र.क्र.३ मधील विञ्चलनगर येथे विद्यार्थी व महिला यांचेसाठी अत्याधुनिक अभ्यासिका उभारणे ऐवजी बनारसी नगर येथील मनपाच्या	५०,२१,७२२
	खुल्या जागेत अत्याधुनिक अभ्यासिका उभारणे.	
٩३.	नवीन नाशिक प्र.क्र.२५ मधील हॉटेल सदगुरु ते शिवशक्ती चौक नाला डॉ. हेडगेवार नगर त्रिमुर्ती चौक दत्तमंदिर चौक परिसरात पर्जन्य	४९,९७,९९४
	वाहीनी टाकणे.	
98.	नवीन नाशिक प्र.क्र.२९ मधील उत्तमनगर, राजरत्ननगर इ. परिसरातील पावसाळी गटारीचे बांधकाम करणे.	४९,९७,९४७
94.	नवीन नाशिक विभागातील विविध ठिकाणच्या पावसाळी गटारींची देखभाल व दुरुस्ती करणे	४९,९७,७७५
٩६.	नाशिक पुर्व प्र.क्र.२३ मधील विविध मनपाच्या मिळकती इमारतींसाठी प्रसाधनगृह बांधणे.	४९,१५,९४०
	•	
90.	पंचवटी विभागातील विविध मनपा सार्वजनिक शौचालय व मुताऱ्या व इतर दैनंदिन विविध प्रकारची वार्षिक दुरुस्ती करणे.	४८,९३,६४५
٩८.	पंचवटी प्र.क्र.१,२,३,४,५ व ६ मधील विविध ठिकाणी पाण्याचा निचरा करणेची व्यवस्था / दुरुस्ती करणे.	४७,९६,७२७
98.	नवीन नाशिक प्र.क्र.२५ मधील डॉ. हेडगेवार मैदान क्रिडांगणासाठी विकसीत करणे.	४६,६८,५४१
२o.	पंचवटी विभागातील पुल व सांडवे यांची द्रुस्ती करणे.	88,00,000
	नाशिक रोड प्र.क्र.२२ मधील वडनेर गेट येथील शिवाजी महाराज पुतळ्याजवळील व वीर सावरकर चौक विकसित करणे व अनुषंगिक कामे	
२१.	नाशिक राड प्र.क्र. २२ मधाल वडनर गट यथाल शिवाजा महाराज पुतळ्याजवळाल व वार सावरकर चाक विकासत करण व अनुषागक काम करणे.	२९,९८,०३५
22	करण. नवीन नाशिक प्र.क्र. २५ मधील धनलक्ष्मी चौक येथील व्यायामशाळा / योगा हॉलचे विस्तारीकरण करणे.	DA 011 (15)
२२. २२	नवान नाशिक प्र.क्र. २५ मधील धनलक्ष्मा चाक यथाल व्यायामशाळा / यागा हालच विस्ताराकरण करण. नाशिक पश्चिम प्र.क्र. १२ मधील लव्हाटेनगर येथील क्रिडांगणामध्ये बास्केट बॉल कोर्ट येथे बॉक्स कम्पाऊंड करणे व बास्केट बॉल कोर्ट	२४,९५,५३।
२३.		ا =
	संबंधीत इतर कामे करणे.	२४,९९,६१।
२४.	नाशिक पश्चिम प्र.क्र.७ मधील सहदेवनगर येथील मनपा खुल्या जागा लेव्हलींग करुन विकसीत करणे.	२४,९९,४४८
રે ધ.	नवीन नाशिक प्र.क्र.२५ मधील विशाल चौक येथे अभ्यासिका/वाचनालय बांधणे.	२४,९९,३७९
२६.	नाशिक रोड विभागातील प्र.क्र.२० देवळाली शिवार स.नं. १२२ (पै) येथील मनपा अभ्यासिकेच्या इमारतीस अग्निप्रतिबंधक व्यवस्था करणे—	२४,९७,०८९
	कामी बांधलेल्या जिन्याचे उर्वरीत आवश्यक कामे करणे व इतर अनुषंगिक कामे करणे.	
રહ.	नाशिक पुर्व विभाग प्र.क्र. १५ मधील भाभानगर रोड नामको बँक ते पुरंदरे हॉस्पीटल पर्यंत रस्ता काँक्रीटीकरण व पेव्हर ब्लॉक बसविणे, क्रॉस	२४,९०,६६५
	पाईप टाकणे.	
२८.	नाशिक रोड प्र.क्र.१७ मधील भिमकुंज सोसायटी येथील मनपाच्या खुल्या जागेस कम्पाऊंड करणे.	२४,७९,१०३
	पंचवटी प्र.क्र.२ मधील माळोदे वस्ती, शिंदे वस्ती व लभडे वस्ती येथे खडीकरण करणे.	
२९.		28,89,043
३ 0.	नाशिक रोड प्र.क्र.२२ मधील वडनेर दुमाला येथील दशक्रिया विधी शेड येथील कंम्पाऊंड वॉल लगतच्या भागात कॉँक्रीट करणे व तद्अनुषंगिक	२२,९२,३२०
	दुरुस्ती कामे करणे.	
39.	पंचवटी प्र.क्र.६ मधील मखमलाबाद येथील आळंदी कॅनालवर सि.डी. वर्क बांधणे.	२२,८७,६७१
३ २.	पंचवटी विभागातील प्र.क्र. ५ (अ) मधील जाणता राजा कॉलनी येथील समाज मंदिराच्या वर अभ्यासिका बांधणे व फर्निचर पुरविणे.	४९,९८,५३।
3 3.	नवीन नाशिक प्र.क्र. २५ मधील अष्टविनायक चौक येथील व्यायामशाळा / योगा हॉलचे विस्तारीकरण करणे.	२०,७०,५५८
3 8.	सातपूर विभागातील प्र.क्र. २६ मधील शिवशक्ती चौक ते बॉम्बे टेलर्स पर्यंत रस्त्याच्या कडेला पेव्हर ब्लॉक लावणे.	98,88,40
3 4.	नाशिक रोड प्र.क्र. १७ मधील दसक गाव येथील मनपाच्या जनार्दन स्वामी व्यायाम शाळा दसक येथे व्यायाम साहित्य व कुस्ती मॅट पुरविणे.	98,82,008
3 ξ.	नाशिक पुर्व विभाग प्र.क्र. १६ मधील मातोश्रीनगर येथील रोड साईडपट्टीस पेव्हर ब्लॉक बसविणे.	99,98,८9
30.	नाशिक पुर्व प्र.क्र.३० मधील स.नं. १०२/११ (शिवकॉलनी) मधील मनपाच्या खुल्या जागेतील अभ्यासिकेस फर्निचर व अभ्यासिकेच्या	98,20,999
~ 0.	लगत जागेत इतर कामे करणे.	13,00,11
2./	नाशिक पुर्व विभाग प्र.क्र. १५ मधील सुर्या कॉम्पलेक्स समर्थनगर, रविराज एम्पायर परिसरातील रस्त्याच्या कडेला पेव्हर ब्लॉक बसविणे.	00 100 CUI
३८. ३९.	नाशिक पश्चिम प्र.क्र.७ मधील गंगापुररोड येथील पुर्णवादनगर येथील मनपाच्या खुल्या जागेतील संरक्षण भिंत द्रुरस्ती करणे.	99,09,884
3 Y I	नाशिक पश्चिम प्र.क्र.७ मधाल गंगापुरराड यथाल पुणवादनगर यथाल मनपाच्या खुल्या जागताल सरक्षण ामत दुरुस्ता करण. नाशिक महानगरपालिका हद्दीतील पंचवटी कारंजा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा प्र.क्र. ०३ मधील कमलनगर स.नं. २०६ (पै)	१७,८१,०६८
	्नाशिक महानगरपालिका हरीतील प्रचवरी कारजा रोशील छत्रपती शिवाजी महाराज रााचा पतला प क ०३ मधील कमलनगर स न २०६ (पे)	
	· · · · · · · · · · · · · · · · · · ·	
	येथे मनपाच्या खुल्या जागेत स्थलांतर करणे.	90,3८,८३
∛ 0.	येथे मनपाच्या खुल्या जागेत स्थलांतर करणे. पंचवटी प्र.क्र.६ मधील मोरेमळा कृष्णानगरकडे जाणाऱ्या रस्त्यास प्रोफेसर कॉलनी जवळील नाल्यास रिटेनिंग वॉल बांधणे.	90,3८,८३
₹0. ₹9.	येथे मनपाच्या खुल्या जागेत स्थलांतर करणे.	9७,३८,८३२ 9४,९९,००१
₹0. ₹9.	येथे मनपाच्या खुल्या जागेत स्थलांतर करणे. पंचवटी प्र.क्र.६ मधील मोरेमळा कृष्णानगरकडे जाणाऱ्या रस्त्यास प्रोफेसर कॉलनी जवळील नाल्यास रिटेनिंग वॉल बांधणे.	9७,३८,८३२ 9४,९९,००१
४०. ४१. ४२.	येथे मनपाच्या खुल्या जागेत स्थलांतर करणे. पंचवटी प्र.क्र.६ मधील मोरेमळा कृष्णानगरकडे जाणाऱ्या रस्त्यास प्रोफेसर कॉलनी जवळील नाल्यास रिटेनिंग वॉल बांधणे. नाशिक पुर्व विभागातील प्र.क्र.२३ मधील दिपालीनगर सभामंडप जवळील वॉल बांधणे तथा सांस्कृतिक व विविध खेळांसाठी मैदान तयार करणे.	90,3८,८३ [:] 98,९९,००१ 98,६७,9९ ⁽
89. 83.	येथे मनपाच्या खुल्या जागेत स्थलांतर करणे. पंचवटी प्र.क्र.६ मधील मोरेमळा कृष्णानगरकडे जाणाऱ्या रस्त्यास प्रोफेसर कॉलनी जवळील नाल्यास रिटेनिंग वॉल बांधणे. नाशिक पुर्व विभागातील प्र.क्र.२३ मधील दिपालीनगर सभामंडप जवळील वॉल बांधणे तथा सांस्कृतिक व विविध खेळांसाठी मैदान तयार करणे. नाशिक पश्चिम प्र.क्र.७ मधील गंगापुररोड सहदेवनगर येथील जॉगींग ट्रॅक मधील दुरुस्ती व तद्अनुषंगिक कामे करणे.	96,32,23: 98,99,006 98,56,999
४०. ४१. ४३.	येथे मनपाच्या खुल्या जागेत स्थलांतर करणे. पंचवटी प्र.क्र.६ मधील मोरेमळा कृष्णानगरकडे जाणाऱ्या रस्त्यास प्रोफेसर कॉलनी जवळील नाल्यास रिटेनिंग वॉल बांधणे. नाशिक पुर्व विभागातील प्र.क्र.२३ मधील दिपालीनगर सभामंडप जवळील वॉल बांधणे तथा सांस्कृतिक व विविध खेळांसाठी मैदान तयार करणे. नाशिक पश्चिम प्र.क्र.७ मधील गंगापुररोड सहदेवनगर येथील जॉगींग ट्रॅक मधील दुरुस्ती व तद्अनुषंगिक कामे करणे. सातपुर प्र.क्र.१९ मधील कांबळेवाडी व स्वारबाबानगर येथील व्यायाम शाळेत व्यायाय साहित्य बसविणे.	96,32,23: 98,99,006 98,86,999 98,92,289
४०. ४१. ४३.	येथे मनपाच्या खुल्या जागेत स्थलांतर करणे. पंचवटी प्र.क्र.६ मधील मोरेमळा कृष्णानगरकडे जाणाऱ्या रस्त्यास प्रोफेसर कॉलनी जवळील नाल्यास रिटेनिंग वॉल बांधणे. नाशिक पुर्व विभागातील प्र.क्र.२३ मधील दिपालीनगर सभामंडप जवळील वॉल बांधणे तथा सांस्कृतिक व विविध खेळांसाठी मैदान तयार करणे. नाशिक पश्चिम प्र.क्र.७ मधील गंगापुररोड सहदेवनगर येथील जॉगींग ट्रॅक मधील दुरुस्ती व तद्अनुषंगिक कामे करणे. सातपुर प्र.क्र.१९ मधील कांबळेवाडी व स्वारबाबानगर येथील व्यायाम शाळेत व्यायाय साहित्य बसविणे. नाशिक पश्चिम विभाग प्र.क्र.०७ मधील गंगापूर रोड माणिकनगर येथील मनपा खुल्या जागेतील (शिवसत्य मैदानातील) वॉल कम्पाऊंडची	96,32,23: 98,99,006 98,86,999 98,92,28
80. 89. 83. 88.	येथे मनपाच्या खुल्या जागेत स्थलांतर करणे. पंचवटी प्र.क्र.६ मधील मोरेमळा कृष्णानगरकडे जाणाऱ्या रस्त्यास प्रोफेसर कॉलनी जवळील नाल्यास रिटेनिंग वॉल बांधणे. नाशिक पुर्व विभागातील प्र.क्र.२३ मधील दिपालीनगर सभामंडप जवळील वॉल बांधणे तथा सांस्कृतिक व विविध खेळांसाठी मैदान तयार करणे. नाशिक पश्चिम प्र.क्र.७ मधील गंगापुररोड सहदेवनगर येथील जॉगींग ट्रॅक मधील दुरुस्ती व तद्अनुषंगिक कामे करणे. सातपुर प्र.क्र.११ मधील कांबळेवाडी व स्वारबाबानगर येथील व्यायाम शाळेत व्यायाय साहित्य बसविणे. नाशिक पश्चिम विभाग प्र.क्र.०७ मधील गंगापूर रोड माणिकनगर येथील मनपा खुल्या जागेतील (शिवसत्य मैदानातील) वॉल कम्पाऊंडची दुरुस्ती करणे.	96,32,233 98,88,006 98,86,986 98,82,286 98,22,426 93,88,286
४०. ४१. ४३. ४४. ४५.	येथे मनपाच्या खुल्या जागेत स्थलांतर करणे. पंचवटी प्र.क्र.६ मधील मोरेमळा कृष्णानगरकडे जाणाऱ्या रस्त्यास प्रोफेसर कॉलनी जवळील नाल्यास रिटेनिंग वॉल बांधणे. नाशिक पुर्व विभागातील प्र.क्र.२३ मधील दिपालीनगर सभामंडप जवळील वॉल बांधणे तथा सांस्कृतिक व विविध खेळांसाठी मैदान तयार करणे. नाशिक पश्चिम प्र.क्र.७ मधील गंगापुररोड सहदेवनगर येथील जॉगींग ट्रॅक मधील दुरुस्ती व तद्अनुषंगिक कामे करणे. सातपुर प्र.क्र.११ मधील कांबळेवाडी व स्वारबाबानगर येथील व्यायाम शाळेत व्यायाय साहित्य बसविणे. नाशिक पश्चिम विभाग प्र.क्र.०७ मधील गंगापूर रोड माणिकनगर येथील मनपा खुल्या जागेतील (शिवसत्य मैदानातील) वॉल कम्पाऊंडची दुरुस्ती करणे. पंचवटी प्र.क्र.३ मधील गोकुळ नगर, भगवतीनगर आणि भगवती पार्क परिसरातील रस्ते काँक्रीटीकरण करणे.	96,32,233 98,89,006 98,86,986 98,82,286 98,32,426 93,88,286
४०. ४१. ४३. ४४. ४५.	येथे मनपाच्या खुल्या जागेत स्थलांतर करणे. पंचवटी प्र.क्र.६ मधील मोरेमळा कृष्णानगरकडे जाणाऱ्या रस्त्यास प्रोफेसर कॉलनी जवळील नाल्यास रिटेनिंग वॉल बांधणे. नाशिक पुर्व विभागातील प्र.क्र.२३ मधील दिपालीनगर सभामंडप जवळील वॉल बांधणे तथा सांस्कृतिक व विविध खेळांसाठी मैदान तयार करणे. नाशिक पश्चिम प्र.क्र.७ मधील गंगापुररोड सहदेवनगर येथील जॉगींग ट्रॅक मधील दुरुस्ती व तद्अनुषंगिक कामे करणे. सातपुर प्र.क्र.११ मधील कांबळेवाडी व स्वारबाबानगर येथील व्यायाम शाळेत व्यायाय साहित्य बसविणे. नाशिक पश्चिम विभाग प्र.क्र.०७ मधील गंगापूर रोड माणिकनगर येथील मनपा खुल्या जागेतील (शिवसत्य मैदानातील) वॉल कम्पाऊंडची दुरुस्ती करणे. पंचवटी प्र.क्र.३ मधील गोकुळ नगर, भगवतीनगर आणि भगवती पार्क परिसरातील रस्ते कॉक्कीटीकरण करणे. नाशिक पुर्व प्र.क्र.१६ मधील आंबेडकरवाडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या समोरील मोकळ्या जागेत सभामंडपाचे बांधकाम करणे.	90,32,233 98,89,000 98,80,989 98,82,289 98,22,429 93,88,280 93,38,88,280
80. 89. 83. 88. 88. 86.	येथे मनपाच्या खुल्या जागेत स्थलांतर करणे. पंचवटी प्र.क्र.६ मधील मोरेमळा कृष्णानगरकडे जाणाऱ्या रस्त्यास प्रोफेसर कॉलनी जवळील नाल्यास रिटेनिंग वॉल बांधणे. नाशिक पुर्व विभागातील प्र.क्र.२३ मधील दिपालीनगर सभामंडप जवळील वॉल बांधणे तथा सांस्कृतिक व विविध खेळांसाठी मैदान तयार करणे. नाशिक पश्चिम प्र.क्र.७ मधील गंगापुररोड सहदेवनगर येथील जॉगींग ट्रॅक मधील दुरुस्ती व तद्अनुषंगिक कामे करणे. सातपुर प्र.क्र.११ मधील कांबळेवाडी व स्वारबाबानगर येथील व्यायाम शाळेत व्यायाय साहित्य बसविणे. नाशिक पश्चिम विभाग प्र.क्र.०७ मधील गंगापूर रोड माणिकनगर येथील मनपा खुल्या जागेतील (शिवसत्य मैदानातील) वॉल कम्पाऊंडची दुरुस्ती करणे. पंचवटी प्र.क्र.३ मधील गोकुळ नगर, भगवतीनगर आणि भगवती पार्क परिसरातील रस्ते कॉंक्रीटीकरण करणे. नाशिक पुर्व प्र.क्र.१३ मधील आंबेडकरवाडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या समोरील मोकळ्या जागेत सभामंडपाचे बांधकाम करणे.	98,88,000 98,80,986 98,80,986 98,80,086 98,80,086 98,88,086 93,88,086 93,88,886
80. 89. 83. 88. 88. 86.	येथे मनपाच्या खुल्या जागेत स्थलांतर करणे. पंचवटी प्र.क्र.६ मधील मोरेमळा कृष्णानगरकडे जाणाऱ्या रस्त्यास प्रोफेसर कॉलनी जवळील नाल्यास रिटेनिंग वॉल बांधणे. नाशिक पुर्व विभागातील प्र.क्र.२३ मधील दिपालीनगर सभामंडप जवळील वॉल बांधणे तथा सांस्कृतिक व विविध खेळांसाठी मैदान तयार करणे. नाशिक पश्चिम प्र.क्र.७ मधील गंगापुररोड सहदेवनगर येथील जॉगींग ट्रॅक मधील दुरुस्ती व तद्अनुषंगिक कामे करणे. सातपुर प्र.क्र.११ मधील कांबळेवाडी व स्वारबाबानगर येथील व्यायाम शाळेत व्यायाय साहित्य बसविणे. नाशिक पश्चिम विभाग प्र.क्र.०७ मधील गंगापूर रोड माणिकनगर येथील मनपा खुल्या जागेतील (शिवसत्य मैदानातील) वॉल कम्पाऊंडची दुरुस्ती करणे. पंचवटी प्र.क्र.३ मधील गोकुळ नगर, भगवतीनगर आणि भगवती पार्क परिसरातील रस्ते कॉक्रीटीकरण करणे. नाशिक पुर्व प्र.क्र.१६ मधील आंबेडकरवाडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या समोरील मोकळ्या जागेत सभामंडपाचे बांधकाम करणे. नाशिक पुर्व प्र.क्र.२३ मधील मोदकेश्वर समाज मंदिरची विविध दुरुस्ती करणे.	98,88,000 98,80,986 98,80,986 98,80,086 98,80,086 98,88,086 93,88,086 93,88,886
४९. ४२. ४३. ४४. ४६. ४८.	येथे मनपाच्या खुल्या जागेत स्थलांतर करणे. पंचवटी प्र.क्र.६ मधील मोरेमळा कृष्णानगरकडे जाणाऱ्या रस्त्यास प्रोफेसर कॉलनी जवळील नाल्यास रिटेनिंग वॉल बांधणे. नाशिक पुर्व विभागातील प्र.क्र.२३ मधील दिपालीनगर सभामंडप जवळील वॉल बांधणे तथा सांस्कृतिक व विविध खेळांसाठी मैदान तयार करणे. नाशिक पश्चिम प्र.क्र.७ मधील गंगापुररोड सहदेवनगर येथील जॉगींग ट्रॅक मधील दुरुस्ती व तद्अनुषंगिक कामे करणे. सातपुर प्र.क्र.११ मधील कांबळेवाडी व स्वारबाबानगर येथील व्यायाम शाळेत व्यायाय साहित्य बसविणे. नाशिक पश्चिम विभाग प्र.क्र.०७ मधील गंगापूर रोड माणिकनगर येथील मनपा खुल्या जागेतील (शिवसत्य मैदानातील) वॉल कम्पाऊंडची दुरुस्ती करणे. पंचवटी प्र.क्र.३ मधील गोकुळ नगर, भगवतीनगर आणि भगवती पार्क परिसरातील रस्ते कॉक्रीटीकरण करणे. नाशिक पुर्व प्र.क्र.२३ मधील आंबेडकरवाडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळया समोरील मोकळया जागेत सभामंडपाचे बांधकाम करणे. नाशिक पुर्व प्र.क्र.२३ मधील विनयनगर येथील व्यायमशाळा दुरुस्ती करणे. नाशिक पुर्व प्र.क्र.२३ मधील विनयनगर येथील व्यायमशाळा दुरुस्ती करणे.	98,88,008 98,80,986 98,80,786 98,82,286 98,88,288 93,88,288 93,88,886 91,38,886 90,80,388
४९. ४२. ४४. ४४. ४५. ४८. ४८.	येथे मनपाच्या खुल्या जागेत स्थलांतर करणे. पंचवटी प्र.क्र.६ मधील मोरेमळा कृष्णानगरकडे जाणाऱ्या रस्त्यास प्रोफेसर कॉलनी जवळील नाल्यास रिटेनिंग वॉल बांधणे. नाशिक पुर्व विभागातील प्र.क्र.२३ मधील दिपालीनगर सभामंडप जवळील वॉल बांधणे तथा सांस्कृतिक व विविध खेळांसाठी मैदान तयार करणे. नाशिक पश्चिम प्र.क्र.७ मधील गंगापुररोड सहदेवनगर येथील जॉगींग ट्रॅक मधील दुरुस्ती व तद्अनुषंगिक कामे करणे. सातपुर प्र.क्र.११ मधील कांबळेवाडी व स्वारबाबानगर येथील व्यायाम शाळेत व्यायाय साहित्य बसविणे. नाशिक पश्चिम विभाग प्र.क्र.०७ मधील गंगापूर रोड माणिकनगर येथील मनपा खुल्या जागेतील (शिवसत्य मैदानातील) वॉल कम्पाऊंडची दुरुस्ती करणे. पंचवटी प्र.क्र.३ मधील गोकुळ नगर, भगवतीनगर आणि भगवती पार्क परिसरातील रस्ते कॉक्रीटीकरण करणे. नाशिक पुर्व प्र.क्र.१६ मधील आंबेडकरवाडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या समोरील मोकळ्या जागेत सभामंडपाचे बांधकाम करणे. नाशिक पुर्व प्र.क्र.२३ मधील मोदकेश्वर समाज मंदिरची विविध दुरुस्ती करणे.	98,99,008 98,80,999 98,82,289 98,82,429 93,89,698 93,89,89,89,89,89,89,89,89,89,89,89,89,89,
80. 84. 88. 88. 88. 88. 88. 88.	येथे मनपाच्या खुल्या जागेत स्थलांतर करणे. पंचवटी प्र.क्र.६ मधील मोरेमळा कृष्णानगरकडे जाणाऱ्या रस्त्यास प्रोफेसर कॉलनी जवळील नाल्यास रिटेनिंग वॉल बांधणे. नाशिक पुर्व विभागातील प्र.क्र.२३ मधील दिपालीनगर सभामंडप जवळील वॉल बांधणे तथा सांस्कृतिक व विविध खेळांसाठी मैदान तयार करणे. नाशिक पश्चिम प्र.क्र.७ मधील गंगापुररोड सहदेवनगर येथील जॉगींग ट्रॅक मधील दुरुस्ती व तद्अनुषंगिक कामे करणे. सातपुर प्र.क्र.११ मधील कांबळेवाडी व स्वारबाबानगर येथील व्यायाम शाळेत व्यायाय साहित्य बसविणे. नाशिक पश्चिम विभाग प्र.क्र.०७ मधील गंगापूर रोड माणिकनगर येथील मनपा खुल्या जागेतील (शिवसत्य मैदानातील) वॉल कम्पाऊंडची दुरुस्ती करणे. पंचवटी प्र.क्र.३ मधील गोकुळ नगर, भगवतीनगर आणि भगवती पार्क परिसरातील रस्ते कॉक्रीटीकरण करणे. नाशिक पुर्व प्र.क्र.२३ मधील आंबेडकरवाडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळया समोरील मोकळया जागेत सभामंडपाचे बांधकाम करणे. नाशिक पुर्व प्र.क्र.२३ मधील विनयनगर येथील व्यायमशाळा दुरुस्ती करणे. नाशिक पुर्व प्र.क्र.२३ मधील विनयनगर येथील व्यायमशाळा दुरुस्ती करणे.	98,99,008 98,90,089 98,90,089 98,90,089 98,29,698 93,29,698 93,29,698 97,38,89,098 90,93,009
80. 84. 88. 88. 88. 88. 88. 88.	येथे मनपाच्या खुल्या जागेत स्थलांतर करणे. पंचवटी प्र.क्र.६ मधील मोरेमळा कृष्णानगरकडे जाणाऱ्या रस्त्यास प्रोफेसर कॉलनी जवळील नाल्यास रिटेनिंग वॉल बांधणे. नाशिक पुर्व विभागातील प्र.क्र.२३ मधील दिपालीनगर सभामंडप जवळील वॉल बांधणे तथा सांस्कृतिक व विविध खेळांसाठी मैदान तयार करणे. नाशिक पश्चिम प्र.क्र.७ मधील गंगापुररोड सहदेवनगर येथील जॉगींग ट्रॅक मधील दुरुस्ती व तद्अनुषंगिक कामे करणे. सातपुर प्र.क्र.१९ मधील कांबळेवाडी व स्वारबाबानगर येथील व्यायाम शाळेत व्यायाय साहित्य बसविणे. नाशिक पश्चिम विभाग प्र.क्र.०७ मधील गंगापूर रोड माणिकनगर येथील मनपा खुल्या जागेतील (शिवसत्य मैदानातील) वॉल कम्पाऊंडची दुरुस्ती करणे. पंचवटी प्र.क्र.३ मधील गोकुळ नगर, भगवतीनगर आणि भगवती पार्क परिसरातील रस्ते कॉक्रीटीकरण करणे. नाशिक पुर्व प्र.क्र.१६ मधील आंबेडकरवाडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या समोरील मोकळ्या जागेत सभामंडपाचे बांधकाम करणे. नाशिक पुर्व प्र.क्र.२३ मधील मोदकेश्वर समाज मंदिरची विविध दुरुस्तीची कामे करणे. नाशिक पुर्व प्र.क्र.२३ मधील वेनयनगर येथील व्यायमशाळा दुरुस्ती करणे. नाशिक पुर्व प्र.क्र.२३ मधील वेनयनगर येथील व्यायमशाळा दुरुस्ती करणे. नाशिक पुर्व प्र.क्र.७ मधील वेंदावन कॉलनी, समर्थ जॉगींग ट्रॅक समोर, गंगापुर रोड येथील मनपाच्या खुल्या जागेस वॉल कम्पाऊंड करणे. पंचवटी प्र.क्र.१ मध्ये विविध ठिकाणी दिशादर्शक फलक लावणे. नाशिक पुर्व प्र.क्र.१६ मधील महात्मा फुले पुतळयाच्या चौकामागील व रामदास स्वामीनगर कोठावदे पिठ गिरणी समोरील रस्त्यात पावसाळी	98,99,008 98,80,999 98,82,289 98,82,429 93,89,698 93,89,89,89,89,89,89,89,89,89,89,89,89,89,
80. 89. 82. 88. 88. 88. 88. 88. 89. 40.	येथे मनपाच्या खुल्या जागेत स्थलांतर करणे. पंचवटी प्र.क्र.६ मधील मोरेमळा कृष्णानगरकडे जाणाऱ्या रस्त्यास प्रोफेसर कॉलनी जवळील नाल्यास रिटेनिंग वॉल बांधणे. नाशिक पुर्व विभागातील प्र.क्र.२३ मधील दिपालीनगर सभामंडप जवळील वॉल बांधणे तथा सांस्कृतिक व विविध खेळांसाठी मैदान तयार करणे. नाशिक पश्चिम प्र.क्र.७ मधील गंगापुररोड सहदेवनगर येथील जॉगींग ट्रॅक मधील दुरुस्ती व तद्अनुषंगिक कामे करणे. सातपुर प्र.क्र.११ मधील कांबळेवाडी व स्वारबाबानगर येथील व्यायाम शाळेत व्यायाय साहित्य बसविणे. नाशिक पश्चिम विभाग प्र.क्र.०७ मधील गंगापूर रोड माणिकनगर येथील मनपा खुल्या जागेतील (शिवसत्य मैदानातील) वॉल कम्पाऊंडची दुरुस्ती करणे. पंचवटी प्र.क्र.३ मधील गोकुळ नगर, भगवतीनगर आणि भगवती पार्क परिसरातील रस्ते कॉक्रीटीकरण करणे. नाशिक पुर्व प्र.क्र.१६ मधील आंबेडकरवाडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या समोरील मोकळ्या जागेत सभामंडपाचे बांधकाम करणे. नाशिक पुर्व प्र.क्र.२३ मधील मोदकेश्वर समाज मंदिरची विविध दुरुस्तीची कामे करणे. नाशिक पुर्व प्र.क्र.२३ मधील विनयनगर येथील व्यायमशाळा दुरुस्तीची कामे करणे. नाशिक पश्चिम प्र.क्र.७ मधील वृंदावन कॉलनी, समर्थ जॉगींग ट्रॅक समोर, गंगापुर रोड येथील मनपाच्या खुल्या जागेस वॉल कम्पाऊंड करणे. पंचवटी प्र.क्र.१ मध्ये विविध ठिकाणी दिशादर्शक फलक लावणे. नाशिक पुर्व प्र.क्र.१६ मधील महात्मा फुले पुतळ्याच्या चौकामागील व रामदास स्वामीनगर कोठावदे पिठ गिरणी समोरील रस्त्यात पावसाळी गटार टाकणे व विविध ठिकाणी गटार दुरुस्त करणे.	90,32,233 98,89,000 98,80,999 98,82,289 93,89,290 93,89,890 91,38,890 91,38,890 90,93,000 9,94,349 9,98,084
80. 83. 88. 88. 84. 86. 86. 87. 87.	येथे मनपाच्या खुल्या जागेत स्थलांतर करणे. पंचवटी प्र.क्र.६ मधील मोरेमळा कृष्णानगरकडे जाणाऱ्या रस्त्यास प्रोफेसर कॉलनी जवळील नाल्यास रिटेनिंग वॉल बांधणे. नाशिक पुर्व विभागातील प्र.क्र.२३ मधील दिपालीनगर सभामंडप जवळील वॉल बांधणे तथा सांस्कृतिक व विविध खेळांसाठी मैदान तयार करणे. नाशिक पश्चिम प्र.क्र.७ मधील गंगापुररोड सहदेवनगर येथील जॉगींग ट्रॅक मधील दुरुस्ती व तद्अनुषंगिक कामे करणे. सातपुर प्र.क्र.१९ मधील कांबळेवाडी व स्वारबाबानगर येथील व्यायाम शाळेत व्यायाय साहित्य बसविणे. नाशिक पश्चिम विभाग प्र.क्र.०७ मधील गंगापूर रोड माणिकनगर येथील मनपा खुल्या जागेतील (शिवसत्य मैदानातील) वॉल कम्पाऊंडची दुरुस्ती करणे. पांचवटी प्र.क्र.३ मधील गोकुळ नगर, भगवतीनगर आणि भगवती पार्क परिसरातील रस्ते कॉक्रीटीकरण करणे. नाशिक पुर्व प्र.क्र.१६ मधील आंबेडकरवाडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या समोरील मोकळ्या जागेत सभामंडपाचे बांधकाम करणे. नाशिक पुर्व प्र.क्र.२३ मधील मोदकेश्वर समाज मंदिरची विविध दुरुस्तीची कामे करणे. नाशिक पुर्व प्र.क्र.२३ मधील विनयनगर येथील व्यायमशाळा दुरुस्ती करणे. नाशिक पश्चिम प्र.क्र.७ मधील वृंदावन कॉलनी, समर्थ जॉगींग ट्रॅक समोर, गंगापुर रोड येथील मनपाच्या खुल्या जागेस वॉल कम्पाऊंड करणे. पंचवटी प्र.क्र.१ मध्ये विविध ठिकाणी दिशादर्शक फलक लावणे. नाशिक पुर्व प्र.क्र.१६ मधील महात्मा फुले पुतळ्याच्या चौकामागील व रामदास स्वामीनगर कोठावदे पिठ गिरणी समोरील रस्त्यात पावसाळी गटार टाकणे व विविध ठिकाणी गटार दुरुस्त करणे. नाशिक पुर्व प्र.क्र.१६ मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर मधील मातोश्री रमाबाई आंबेडकर सभागृह परिसरात कॉक्रीटीकरण करणे.	96,32,233 98,89,006 98,80,986 98,82,286 93,89,286 93,28,896 97,38,896 90,93,206 90,93,206 8,84,349 8,88,686
80. 84. 83. 88. 84. 84. 84. 84. 86. 19. 13.	येथे मनपाच्या खुल्या जागेत स्थलांतर करणे. पंचवटी प्र.क्र.६ मधील मोरेमळा कृष्णानगरकडे जाणाऱ्या रस्त्यास प्रोफेसर कॉलनी जवळील नाल्यास रिटेनिंग वॉल बांधणे. नाशिक पुर्व विभागातील प्र.क्र.२३ मधील दिपालीनगर सभामंडप जवळील वॉल बांधणे तथा सांस्कृतिक व विविध खेळांसाठी मैदान तयार करणे. नाशिक पश्चिम प्र.क्र.७ मधील गंगापुररोड सहदेवनगर येथील जॉगींग ट्रॅक मधील दुरुस्ती व तद्अनुषंगिक कामे करणे. सातपुर प्र.क्र.१९ मधील कांबळेवाडी व स्वारबाबानगर येथील व्यायाम शाळेत व्यायाय साहित्य बसविणे. नाशिक पश्चिम विभाग प्र.क्र.०७ मधील गंगापूर रोड माणिकनगर येथील मनपा खुल्या जागेतील (शिवसत्य मैदानातील) वॉल कम्पाऊंडची दुरुस्ती करणे. पांचवटी प्र.क्र.३ मधील गोकुळ नगर, भगवतीनगर आणि भगवती पार्क पश्सिरातील रस्ते कॉंक्रीटीकरण करणे. नाशिक पुर्व प्र.क्र.१३ मधील आंबेडकरवाडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळया समोरील मोकळया जागेत सभामंडपाचे बांधकाम करणे. नाशिक पुर्व प्र.क्र.२३ मधील विनयनगर येथील व्यायमशाळा दुरुस्तीची कामे करणे. नाशिक पुर्व प्र.क्र.२३ मधील विनयनगर येथील व्यायमशाळा दुरुस्ती करणे. नाशिक पश्चिम प्र.क्र.७ मधील वृदावन कॉलनी, समर्थ जॉगींग ट्रॅक समोर, गंगापुर रोड येथील मनपाच्या खुल्या जागेस वॉल कम्पाऊंड करणे. पंचवटी प्र.क्र.१ मधील महात्मा फुले पुतळयाच्या चौकामागील व रामदास स्वामीनगर कोठावदे पिठ गिरणी समोरील रस्त्यात पावसाळी गटार टाकणे व विविध ठिकाणी गटार दुरुस्त करणे. नाशिक पुर्व प्र.क्र.१६ मधील महात्मा फुले पुतळयाच्या चौकामागील व रामदास स्वामीनगर कोठावदे पिठ गिरणी समोरील रस्त्यात पावसाळी गटार टाकणे व विविध ठिकाणी गटार दुरुस्त करणे. नाशिक पुर्व प्र.क्र.१६ मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर मधील मातोश्री रमाबाई आंबेडकर सभागृह परिसरात कॉक्रीटीकरण करणे. नाशिकपुर्व विभाग प्र.क्र.१५ मधील गोडेबाबानगर काठे नाना जलकुंभ लगत असलेल्या महिला हास्य क्लबची दुरुस्ती करणे व पेव्हर ब्लॉक	90,32,233 98,89,000 98,80,999 98,82,289 93,89,290 93,89,890 91,38,890 91,38,890 90,93,000 9,94,349 9,98,084
80. 84. 84. 88. 88. 86. 40. 41. 42. 43. 44. 45. 47. 48. 49. 41. 4	येथे मनपाच्या खुल्या जागेत स्थलांतर करणे. पंचवटी प्र.क्र.६ मधील मोरेमळा कृष्णानगरकडे जाणाऱ्या रस्त्यास प्रोफेसर कॉलनी जवळील नाल्यास रिटेनिंग वॉल बांधणे. नाशिक पुर्व विभागातील प्र.क्र.२३ मधील दिपालीनगर सभामंडप जवळील वॉल बांधणे तथा सांस्कृतिक व विविध खेळांसाठी मैदान तयार करणे. नाशिक पश्चिम प्र.क्र.७ मधील गंगापुररोड सहदेवनगर येथील जॉगींग ट्रॅक मधील दुरुस्ती व तद्अनुषंगिक कामे करणे. सातपुर प्र.क्र.१९ मधील कांबळेवाडी व स्वारबाबानगर येथील व्यायाम शाळेत व्यायाय साहित्य बसविणे. नाशिक पश्चिम विभाग प्र.क्र.०७ मधील गंगापूर रोड माणिकनगर येथील मनपा खुल्या जागेतील (शिवसत्य मैदानातील) वॉल कम्पाउंडची दुरुस्ती करणे. पंचवटी प्र.क्र.३ मधील गोकुळ नगर, भगवतीनगर आणि भगवती पार्क पश्सिरतील रस्ते कॉक्कीटीकरण करणे. नाशिक पुर्व प्र.क्र.१६ मधील आंबेडकरवाडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या समोरील मोकळ्या जागेत सभामंडपाचे बांधकाम करणे. नाशिक पुर्व प्र.क्र.२३ मधील नादकेश्वर समाज मंदिरची विविध दुरुस्तीची कामे करणे. नाशिक पुर्व प्र.क्र.२३ मधील वेनयनगर येथील व्यायमशाळा दुरुस्ती करणे. नाशिक पुर्व प्र.क्र.१२ मधील वेनयनगर येथील व्यायमशाळा दुरुस्ती करणे. नाशिक पुर्व प्र.क्र.१२ मधील वेत्यावन कॉलनी, समर्थ जॉगींग ट्रॅक समोर, गंगापुर रोड येथील मनपाच्या खुल्या जागेस वॉल कम्पाउंड करणे. पंचवटी प्र.क्र.१६ मधील महात्मा फुले पुतळ्याच्या चौकामागील व रामदास स्वामीनगर कोठावदे पिठ गिरणी समोरील रस्त्यात पावसाळी गटार टाकणे व विविध ठिकाणी गटार दुरुस्त करणे. नाशिक पुर्व प्र.क्र.१६ मधील महात्मा फुले पुतळ्याच्या चौकामागील व रामदास स्वामीनगर कोठावदे पिठ गिरणी समोरील रस्त्यात पावसाळी गटार टाकणे व विविध ठिकाणी गटार दुरुस्त करणे. नाशिक पुर्व विभाग प्र.क्र.१५ मधील गोडबाबानगर काठे नाना जलकुंभ लगत असलेल्या महिला हास्य क्लबची दुरुस्ती करणे व पेव्हर ब्लॉक बसविणे.	90,32,233 98,89,000 98,80,989 98,82,280 93,88,280 93,88,880 90,93,200 8,84,349 8,88,089 8,88,089
४०. ४३. ४३. ४४. ४५. ४८. ४८. ४९. ११.	येथे मनपाच्या खुल्या जागेत स्थलांतर करणे. पंचवटी प्र.क्र.६ मधील मोरेमळा कृष्णानगरकडे जाणाऱ्या रस्त्यास प्रोफेसर कॉलनी जवळील नाल्यास रिटेनिंग वॉल बांधणे. नाशिक पुर्व विभागातील प्र.क्र.२३ मधील दिपालीनगर सभामंडप जवळील वॉल बांधणे तथा सांस्कृतिक व विविध खेळांसाठी मैदान तयार करणे. नाशिक पश्चिम प्र.क्र.७ मधील गंगापुररोड सहदेवनगर येथील जॉगींग ट्रॅक मधील दुरुस्ती व तद्अनुषंगिक कामे करणे. सातपुर प्र.क्र.९१ मधील कांबळेवाडी व स्वारबाबानगर येथील व्यायाम शाळेत व्यायाय साहित्य बसविणे. नाशिक पश्चिम विभाग प्र.क्र.०७ मधील गंगापुर रोड माणिकनगर येथील मनपा खुल्या जागेतील (शिवसत्य मैदानातील) वॉल कम्पाऊंडची दुरुस्ती करणे. पंचवटी प्र.क्र.३ मधील गोकुळ नगर, भगवतीनगर आणि भगवती पार्क परिसरातील रस्ते कॉक्रीटीकरण करणे. नाशिक पुर्व प्र.क्र.१६ मधील आंबेडकरवाडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या समोरील मोकळ्या जागेत सभामंडपाचे बांधकाम करणे. नाशिक पुर्व प्र.क्र.२३ मधील नांदकेश्वर समाज मंदिरची विविध दुरुस्तीची कामे करणे. नाशिक पश्चिम प्र.क्र.७ मधील वृंदावन कॉलनी, समर्थ जॉगींग ट्रॅक समोर, गंगापुर रोड येथील मनपाच्या खुल्या जागेस वॉल कम्पाऊंड करणे. पंचवटी प्र.क्र.९ मधील नहात्मा फुले पुतळ्याच्या चौकामागील व रामदास स्वामीनगर कोठावदे पिठ गिरणी समोरील रस्त्यात पावसाळी गटार टाकणे व विविध ठिकाणी गटार दुरुस्त करणे. नाशिक पुर्व प्र.क्र.९६ मधील महात्मा फुले पुतळ्याच्या चौकामागील व रामदास स्वामीनगर कोठावदे पिठ गिरणी समोरील रस्त्यात पावसाळी गटार टाकणे व विविध ठिकाणी गटार दुरुस्त करणे. नाशिक पुर्व प्र.क्र.९६ मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर मधील मातोश्री रमाबाई आंबेडकर सभागृह परिसरात कॉक्रीटीकरण करणे. नाशिकपुर्व विभाग प्र.क्र.९५ मधील गोडेबाबानगर काठे नाना जलकुंभ लगत असलेल्या महिला हास्य क्लबची दुरुस्ती करणे व पेव्हर ब्लॉक बस्तिणे.	90,32,233 98,89,000 98,80,999 98,82,280 93,89,290 93,89,890 97,38,890 90,93,200 9,94,349 9,98,089 9,98,089
४०. ४३. ४३. ४४. ४५. ४८. ४८. ४९. ११.	येथे मनपाच्या खुल्या जागेत स्थलांतर करणे. पंचवटी प्र.क्र.६ मधील मोरेमळा कृष्णानगरकडे जाणाऱ्या रस्त्यास प्रोफेसर कॉलनी जवळील नाल्यास रिटेनिंग वॉल बांधणे. नाशिक पुर्व विभागातील प्र.क्र.२३ मधील दिपालीनगर सभामंडप जवळील वॉल बांधणे तथा सांस्कृतिक व विविध खेळांसाठी मैदान तयार करणे. नाशिक पश्चिम प्र.क्र.७ मधील गंगापुररोड सहदेवनगर येथील जॉगींग ट्रॅक मधील दुरुस्ती व तद्अनुषंगिक कामे करणे. सातपुर प्र.क्र.९१ मधील कांबळेवाडी व स्वारबाबानगर येथील व्यायाम शाळेत व्यायाय साहित्य बसविणे. नाशिक पश्चिम विभाग प्र.क्र.०७ मधील गंगापूर रोड माणिकनगर येथील मनपा खुल्या जागेतील (शिवसत्य मैदानातील) वॉल कम्पाऊंडची दुरुस्ती करणे. पंचवटी प्र.क्र.३ मधील गोकुळ नगर, भगवतीनगर आणि भगवती पार्क परिसरातील रस्ते कॉक्रीटीकरण करणे. नाशिक पुर्व प्र.क्र.१३ मधील गोकुळ नगर, भगवतीनगर आणि भगवती पार्क परिसरातील रस्ते कॉक्रीटीकरण करणे. नाशिक पुर्व प्र.क्र.२३ मधील गोवकेश्वर समाज मंदिरची विविध दुरुस्तीची कामे करणे. नाशिक पुर्व प्र.क्र.२३ मधील वेदावन कॉलनी, समर्थ जॉगींग ट्रॅक समोर, गंगापुर रोड येथील मनपाच्या खुल्या जागेस वॉल कम्पाऊंड करणे. पंचवटी प्र.क्र.१ मधील वृदावन कॉलनी, समर्थ जॉगींग ट्रॅक समोर, गंगापुर रोड येथील मनपाच्या खुल्या जागेस वॉल कम्पाऊंड करणे. पंचवटी प्र.क्र.१ मधील महात्मा फुले पुतळ्याच्या चौकामागील व रामदास स्वामीनगर कोठावदे पिठ गिरणी समोरील रस्त्यात पावसाळी गटार टाकणे व विविध ठिकाणी गटार दुरुस्त करणे. नाशिक पुर्व प्र.क्र.१६ मधील महात्मा फुले पुतळ्याच्या चौकामागील व रामदास स्वामीनगर कोठावदे पिठ गिरणी समोरील रस्त्यात पावसाळी गटार टाकणे व विविध ठिकाणी गटार दुरुस्त करणे. नाशिक पुर्व प्र.क्र.१६ मधील हॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर मधील मातोश्री रमाबाई आंबेडकर सभागृह परिसरात कॉक्रीटीकरण करणे. नाशिक पुर्व विभाग प्र.क्र.१५ मधील गोडेबाबानगर काठे नाना जलकुंभ लगत असलेल्या महिला हास्य क्लबची दुरुस्ती करणे व पेव्हर ब्लॉक बसविणे.	90,32,233 98,89,000 98,80,999 98,82,280 93,29,899 92,38,820 90,93,209
80. 84. 83. 88. 84. 84. 86. 86. 49. 44. 44. 44. 44. 44. 44.	येथे मनपाच्या खुल्या जागेत स्थलांतर करणे. पंचवटी प्र.क्र.६ मधील मोरेमळा कृष्णानगरकडे जाणाऱ्या रस्त्यास प्रोफेसर कॉलनी जवळील नाल्यास रिटेनिंग वॉल बांधणे. नाशिक पुर्व विभागातील प्र.क्र.२३ मधील दिपालीनगर सभामंडप जवळील वॉल बांधणे तथा सांस्कृतिक व विविध खेळांसाठी मैदान तयार करणे. नाशिक पश्चिम प्र.क्र.७ मधील गंगापुररोड सहदेवनगर येथील जॉगींग ट्रॅक मधील दुरुरती व तद्अनुषंगिक कामे करणे. सातपुर प्र.क्र.९१ मधील कांबळेवाडी व स्वारबाबानगर येथील व्यायाम शाळेत व्यायाय साहित्य बसविणे. नाशिक पश्चिम विभाग प्र.क्र.०७ मधील गंगापुर रोड माणिकनगर येथील मनपा खुल्या जागेतील (शिवसत्य मैदानातील) वॉल कम्पाऊंडची दुरुरती करणे. पंचवटी प्र.क्र.३ मधील गोकुळ नगर, भगवतीनगर आणि भगवती पार्क परिसरातील रस्ते कॉक्रीटीकरण करणे. नाशिक पुर्व प्र.क्र.१६ मधील आंबेडकरवाडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या समोरील मोकळ्या जागेत सभामंडपाचे बांधकाम करणे. नाशिक पुर्व प्र.क्र.२३ मधील मोदकेश्वर समाज मंदिरची विविध दुरुस्ती करणे. नाशिक पुर्व प्र.क्र.१३ मधील वेवन्यनगर येथील व्यायमशाळा दुरुस्ती करणे. नाशिक पुर्व प्र.क्र.१३ मधील वेवन्यनगर येथील व्यायमशाळा दुरुस्ती करणे. नाशिक पश्चिम प्र.क्र.७ मधील वृंदावन कॉलनी, समर्थ जॉगींग ट्रॅक समोर, गंगापुर रोड येथील मनपाच्या खुल्या जागेस वॉल कम्पाऊंड करणे. पंचवटी प्र.क्र.१ मधील वेविध ठिकाणी दिशादर्शक फलक लावणे. नाशिक पुर्व प्र.क्र.१६ मधील महात्मा फुले पुतळ्याच्या चौकामागील व रामदास स्वामीनगर कोठावदे पिठ गिरणी समोरील रस्त्यात पावसाळी गटार टाकणे व विविध ठिकाणी गटार दुरुस्त करणे. नाशिक पुर्व विभाग प्र.क्र.१५ मधील गोडेबाबानगर काठे नाना जलकुंभ लगत असलेल्या महिला हास्य क्लबची दुरुस्ती करणे व पेव्हर ब्लॉक बसविणे. नाशिक पश्चिम प्र.क्र.१३ मधील शिरीषकुमार चौक, दत्तमंदिर समाज मंदिराजवळ मनपाच्या जागेत महिलांसाठी शौचालय बांधणे. पंचवटी प्र.क्र.६ मधील कृष्णानगर हनुमानवाडी येथील नाल्यावर मोरी (सि.डी.वर्क) बांधणे.	90,32,233 98,89,000 98,80,999 98,82,280 93,89,290 93,89,890 97,38,890 90,93,200 9,94,349 9,98,089 9,98,089
80. 89. 83. 88. 88. 88. 88. 89. 90. 91. 94. 94. 94. 94. 94.	येथे मनपाच्या खुल्या जागेत स्थलांतर करणे. पंचवटी प्र.क्र.६ मधील मोरेमळा कृष्णानगरकडे जाणाऱ्या रस्त्यास प्रोफेसर कॉलनी जवळील नाल्यास रिटेनिंग वॉल बांधणे. नाशिक पुर्व विभागातील प्र.क्र.२३ मधील दिपालीनगर सभामंडप जवळील वॉल बांधणे तथा सांस्कृतिक व विविध खेळांसाठी मैदान तयार करणे. नाशिक पश्चिम प्र.क्र.७ मधील गंगापुररोड सहदेवनगर येथील जॉगींग ट्रॅक मधील दुरुस्ती व तद्अनुषंगिक कामे करणे. सातपुर प्र.क्र.९१ मधील कांबळेवाडी व स्वारबाबानगर येथील व्यायाम शाळेत व्यायाय साहित्य बसविणे. नाशिक पश्चिम विभाग प्र.क्र.०७ मधील गंगापूर रोड माणिकनगर येथील मनपा खुल्या जागेतील (शिवसत्य मैदानातील) वॉल कम्पाऊंडची दुरुस्ती करणे. पंचवटी प्र.क्र.३ मधील गोकुळ नगर, भगवतीनगर आणि भगवती पार्क परिसरातील रस्ते कॉक्रीटीकरण करणे. नाशिक पुर्व प्र.क्र.१३ मधील गोकुळ नगर, भगवतीनगर आणि भगवती पार्क परिसरातील रस्ते कॉक्रीटीकरण करणे. नाशिक पुर्व प्र.क्र.२३ मधील गोवकेश्वर समाज मंदिरची विविध दुरुस्तीची कामे करणे. नाशिक पुर्व प्र.क्र.२३ मधील वेदावन कॉलनी, समर्थ जॉगींग ट्रॅक समोर, गंगापुर रोड येथील मनपाच्या खुल्या जागेस वॉल कम्पाऊंड करणे. पंचवटी प्र.क्र.१ मधील वृदावन कॉलनी, समर्थ जॉगींग ट्रॅक समोर, गंगापुर रोड येथील मनपाच्या खुल्या जागेस वॉल कम्पाऊंड करणे. पंचवटी प्र.क्र.१ मधील महात्मा फुले पुतळ्याच्या चौकामागील व रामदास स्वामीनगर कोठावदे पिठ गिरणी समोरील रस्त्यात पावसाळी गटार टाकणे व विविध ठिकाणी गटार दुरुस्त करणे. नाशिक पुर्व प्र.क्र.१६ मधील महात्मा फुले पुतळ्याच्या चौकामागील व रामदास स्वामीनगर कोठावदे पिठ गिरणी समोरील रस्त्यात पावसाळी गटार टाकणे व विविध ठिकाणी गटार दुरुस्त करणे. नाशिक पुर्व प्र.क्र.१६ मधील हॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर मधील मातोश्री रमाबाई आंबेडकर सभागृह परिसरात कॉक्रीटीकरण करणे. नाशिक पुर्व विभाग प्र.क्र.१५ मधील गोडेबाबानगर काठे नाना जलकुंभ लगत असलेल्या महिला हास्य क्लबची दुरुस्ती करणे व पेव्हर ब्लॉक बसविणे.	90,32,233 98,89,000 98,80,999 98,82,280 93,29,899 92,38,820 90,93,209
80. 89. 83. 88. 84. 86. 86. 40. 43. 44. 44. 46. 46. 46. 46. 46. 46. 46. 46. 46.	येथे मनपाच्या खुल्या जागेत स्थलांतर करणे. पंचवटी प्र.क्र.६ मधील मोरेमळा कृष्णानगरकडे जाणाऱ्या रस्त्यास प्रोफेसर कॉलनी जवळील नाल्यास रिटेनिंग वॉल बांधणे. नाशिक पुर्व विभागातील प्र.क्र.२३ मधील दिपालीनगर सभामंडप जवळील वॉल बांधणे तथा सांस्कृतिक व विविध खेळांसाठी मैदान तयार करणे. नाशिक पश्चिम प्र.क्र.७ मधील गंगापुररोड सहदेवनगर येथील जॉगींग ट्रॅक मधील दुरुरती व तद्अनुषंगिक कामे करणे. सातपुर प्र.क्र.९१ मधील कांबळेवाडी व स्वारबाबानगर येथील व्यायाम शाळेत व्यायाय साहित्य बसविणे. नाशिक पश्चिम विभाग प्र.क्र.०७ मधील गंगापुर रोड माणिकनगर येथील मनपा खुल्या जागेतील (शिवसत्य मैदानातील) वॉल कम्पाऊंडची दुरुरती करणे. पंचवटी प्र.क्र.३ मधील गोकुळ नगर, भगवतीनगर आणि भगवती पार्क परिसरातील रस्ते कॉक्रीटीकरण करणे. नाशिक पुर्व प्र.क्र.१६ मधील आंबेडकरवाडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या समोरील मोकळ्या जागेत सभामंडपाचे बांधकाम करणे. नाशिक पुर्व प्र.क्र.२३ मधील मोदकेश्वर समाज मंदिरची विविध दुरुस्ती करणे. नाशिक पुर्व प्र.क्र.१३ मधील वेवन्यनगर येथील व्यायमशाळा दुरुस्ती करणे. नाशिक पुर्व प्र.क्र.१३ मधील वेवन्यनगर येथील व्यायमशाळा दुरुस्ती करणे. नाशिक पश्चिम प्र.क्र.७ मधील वृंदावन कॉलनी, समर्थ जॉगींग ट्रॅक समोर, गंगापुर रोड येथील मनपाच्या खुल्या जागेस वॉल कम्पाऊंड करणे. पंचवटी प्र.क्र.१ मधील वेविध ठिकाणी दिशादर्शक फलक लावणे. नाशिक पुर्व प्र.क्र.१६ मधील महात्मा फुले पुतळ्याच्या चौकामागील व रामदास स्वामीनगर कोठावदे पिठ गिरणी समोरील रस्त्यात पावसाळी गटार टाकणे व विविध ठिकाणी गटार दुरुस्त करणे. नाशिक पुर्व विभाग प्र.क्र.१५ मधील गोडेबाबानगर काठे नाना जलकुंभ लगत असलेल्या महिला हास्य क्लबची दुरुस्ती करणे व पेव्हर ब्लॉक बसविणे. नाशिक पश्चिम प्र.क्र.१३ मधील शिरीषकुमार चौक, दत्तमंदिर समाज मंदिराजवळ मनपाच्या जागेत महिलांसाठी शौचालय बांधणे. पंचवटी प्र.क्र.६ मधील कृष्णानगर हनुमानवाडी येथील नाल्यावर मोरी (सि.डी.वर्क) बांधणे.	90,32,233 98,89,000 98,80,989 98,82,429 93,28,89,899 90,93,299 90,93,299 8,88,809 8,88,809 8,88,809 8,98,809 9,08,083 0,68,838 0,68,838
80. 87. 82. 88. 84. 86. 86. 87. 49. 44. 4	येथे मनपाच्या खुल्या जागेत स्थलांतर करणे. पंचवटी प्र.क. ६ मधील मोरंमळा कृष्णानगरकडे जाणाऱ्या रस्त्यास प्रोफेसर कॉलनी जवळील नाल्यास रिटेनिंग वॉल बांधणे. नाशिक पुर्व विभागातील प्र.क. २३ मधील दिपालीनगर सभामंडप जवळील वॉल बांधणे तथा सांस्कृतिक व विविध खेळांसाठी मैदान तयार करणे. नाशिक पश्चिम प्र.क. ७ मधील गंगापुररोड सहदेवनगर येथील जॉगींग ट्रॅंक मधील दुरुस्ती व तद्अनुषंगिक कामे करणे. सातपुर प्र.क. ११ मधील कांबळेवाडी व स्वारबाबानगर येथील व्यायाम शाळेत व्यायाय साहित्य बसविणे. नाशिक पश्चिम विभाग प्र.क. ०७ मधील गंगापूर रोड माणिकनगर येथील मनपा खुल्या जागेतील (शिवसत्य मैदानातील) वॉल कम्पाऊंडची दुरुस्ती करणे. पंचवटी प्र.क. ३ मधील गोकुळ नगर, भगवतीनगर आणि भगवती पार्क परिसरातील रस्ते कॉक्रीटीकरण करणे. नाशिक पुर्व प्र.क. २६ मधील आंबेडकरवाडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या समोरील मोकळ्या जागेत सभामंडपाचे बांधकाम करणे. नाशिक पुर्व प्र.क. २३ मधील मोदकेश्वर समाज मंदिरची विविध दुरुस्तीचे कामे करणे. नाशिक पश्चिम प्र.क. ७ मधील वृंदावन कॉलनी, समर्थ जॉगींग ट्रॅंक समोर, गंगापुर रोड येथील मनपाच्या खुल्या जागेस वॉल कम्पाऊंड करणे. पंचवटी प्र.क. १ मध्ये विविध ठिकाणी दिशादर्शक फलक लावणे. नाशिक पुर्व प्र.क. १६ मधील महात्मा फुले पुतळ्याच्या चौकामागील व रामदास स्वामीनगर कोठावदे पिठ गिरणी समोरील रस्त्यात पावसाळी गटार टाकणे व विविध ठिकाणी गटार टुरुस्त करणे. नाशिक पुर्व प्र.क. १६ मधील महात्मा पुले पुतळ्याच्या चौकामागील व रामदास स्वामीनगर कोठावदे पिठ गिरणी समोरील रस्त्यात पावसाळी गटार टाकणे व विविध ठिकाणी गटार दुरुस्त करणे. नाशिक पुर्व प्र.क. १६ मधील झाँ बाबासाहेब आंबेडकर नगर मधील मातोश्री रमाबाई आंबेडकर सभागृह परिसरात कॉक्रीटीकरण करणे. नाशिक पुर्व प्र.क. १३ मधील शिरीषकुमार चौक, दत्तमंदिर समाज मंदिराजवळ मनपाच्या जागेत महिलांसाठी शौचालय बांधणे. पंचवटी प्र.क. ६ मधील कृष्णानगर हनुमानवाडी येथील नाल्यावर मोरी (सि.डी.वक) बांधणे. नाशिक रोड प्र.क. २२ मधील बक्नेर गावातील मारुती मंदिर समार पार (ओटा) बांधणे. सातपूर प्र.क. २२ मधील महाराष्ट हौसिंग कॉलनी येथे खुल्या जागेत जेड नागरीकांसाठी पत्राचाडोम करतिणे. नाशिक रोड ८ मधील महाराष्ट हौसिंग कॉलनी येथे खुल्या जागेत जेड नागरीकांसाठी पत्राचाडोम करतिणे.	90,32,233 98,99,000 98,80,999 98,82,290 93,89,290 93,89,290 97,38,890 90,93,200 9,94,399 90,93,200 9,94,399 9,98,099 9,98,099 9,98,099 9,98,099 9,98,099 9,98,099 9,98,099 9,98,099 9,98,099 9,98,099 9,88,099
80. 889. 888. 888. 889. 890. 890. 890. 8	येथे मनपाच्या खुल्या जागेत स्थलांतर करणे. पंचवटी प्र.क.६ मधील मोरेमळा कृष्णानगरकडे जाणाऱ्या रस्त्यास प्रोफेसर कॉलनी जवळील नाल्यास रिटेनिंग वॉल बांधणे. नाशिक पुर्व विभागातील प्र.क.२३ मधील दिपालीनगर सभामंडप जवळील वॉल बांधणे तथा सांस्कृतिक व विविध खेळांसाठी मैदान तयार करणे. नाशिक पश्चिम प्र.क.७ मधील गंगापुररोड सहदेवनगर येथील जॉगींग ट्रॅक मधील दुरुस्ती व तद्अनुषंगिक कामे करणे. सातपुर प्र.क.११ मधील कांबळेवाडी व स्वारबाबानगर येथील व्यायाम शाळेत व्यायाय साहित्य बसविणे. नाशिक पश्चिम विभाग प्र.क.०७ मधील गंगापूर रोड माणिकनगर येथील मनपा खुल्या जागेतील (शिवसत्य मैदानातील) वॉल कम्पाऊंडची दुरुस्ती करणे. पंचवटी प्र.क.३ मधील गोकुळ नगर, भगवतीनगर आणि भगवती पार्क परिसरातील रस्ते कॉक्रीटीकरण करणे. नाशिक पुर्व प्र.क.२३ मधील ओबेडकरवाडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या समोरील मोकळ्या जागेत सभामंडपाचे बांधकाम करणे. नाशिक पुर्व प्र.क.२३ मधील बोदकेश्वर समाज मंदिरची विविध दुरुस्तीची कामे करणे. नाशिक पुर्व प्र.क.२३ मधील विनयनगर येथील व्यायमशाळा दुरुस्ती करणे. नाशिक पुर्व प्र.क.१३ मधील विनयनगर येथील व्यायमशाळा दुरुस्ती करणे. नाशिक पुर्व प्र.क.१० मधील बुंदावन कॉलनी, समर्थ जॉगींग ट्रॅक समोर, गंगापुर रोड येथील मनपाच्या खुल्या जागेस वॉल कम्पाऊंड करणे. पंचवटी प्र.क.१० मधील महात्मा फुले पुतळ्याच्या चौकामागील व रामदास स्वामीनगर कोठावदे पिठ गिरणी समोरील रस्त्यात पावसाळी गटार टाकणे व विविध ठिकाणी गटार दुरुस्त करणे. नाशिक पुर्व प्र.क.१६ मधील महात्मा फुले पुतळ्याच्या चौकामागील व रामदास स्वामीनगर कोठावदे पिठ गिरणी समोरील रस्त्यात पावसाळी गटार टाकणे व विविध ठिकाणी गटार दुरुस्त करणे. नाशिक पुर्व प्र.क.१६ मधील शारीषकुमार चौक, दत्तमंदिर समाज मंदिराजळ मनपाच्या जागेत महिलांसाठी शौचालय बांधणे. पंचवटी प्र.क.१३ मधील शिरोषकुमार चौक, दत्तमंदिर समाज मंदिराजळ मनपाच्या जागेत महिलांसाठी शौचालय बांधणे. पंचवटी प्र.क.१२ मधील कृष्णानगर हनुमानवाडी येथील नाल्यावर मोरी (सि.डी.वर्क) बांधणे. नाशिक रोड प्र.क.२२२ मधील बडनेर गावातील मारुती मंदिर समोर पार (ओटा) बांधणे. सातपूर प्र.क.१२ मधील महाराष्ट हौरिंग कॉलनी येथे खुल्या जागेत जेष्ठ नागरीकांसाठी प्रयाचा डोम बसविणे. नाशिकरोड विभाग प्र.क.२२२ मधील स.नं. ८०७ नाशिक शिवार पाण्याच्या टाकीजवळ ओपन स्पेस सथ्ये योगा अभ्यासासाठी ओटा बा	90,32,233 98,89,000 98,80,999 98,82,289 93,29,899 92,39,899 90,93,209
80. 88. 88. 88. 88. 88. 88. 88. 88. 49. 44. 48. 48. 49. 44. 4	येथे मनपाच्या खुल्या जागेत स्थलांतर करणे. पंचवटी प्र.क.६ मधील मोरेमळा कृष्णानगरकडे जाणाऱ्या रस्त्यास प्रोफेसर कॉलनी जवळील नाल्यास रिटेनिंग वॉल बांघणे. नाशिक पुर्व विभागातील प्र.क.२३ मधील दिपालीनगर सभामंडप जवळील वॉल बांघणे तथा सांस्कृतिक व विविध खेळांसाठी मैदान तयार करणे. नाशिक पश्चिम प्र.क.७ मधील गंगापुररोड सहदेवनगर येथील जॉगींग ट्रॅक मधील दुरुस्ती व तद्अनुषंगिक कामे करणे. सातपुर प्र.क.११ मधील कांबळेवाडी व स्वारबाबानगर येथील व्यायाम शाळेत व्यायाय साहित्य बसविणे. नाशिक पश्चिम विभाग प्र.क.०७ मधील गंगापुर रोड माणिकनगर येथील मनपा खुल्या जागेतील (शिवसत्य मैदानातील) वॉल कम्पान्ठंडची दुरुस्ती करणे. पांचवटी प्र.क.३ मधील गोकुळ नगर, भगवतीनगर आणि भगवती पार्क परिसरातील रस्ते कॉक्रीटीकरण करणे. नाशिक पुर्व प्र.क.१६ मधील ओव्हेडकरवाडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या समोरील मोकळ्या जागेत सभामंडपाचे बांधकाम करणे. नाशिक पुर्व प्र.क.२३ मधील मोदकेश्वर समाज मंदिरची विविध दुरुस्तीची कामे करणे. नाशिक पुर्व प्र.क.२३ मधील वेन्वनगर येथील व्यायमशाळा दुरुस्ती करणे. नाशिक पुर्व प्र.क.२३ मधील वेन्वनगर येथील व्यायमशाळा पुरुस्ती करणे. नाशिक पश्चिम प्र.क.१० मधील वृंदावन कॉलनी, समर्थ जॉगींग ट्रंक समोर, गंगापुर रोड येथील मनपाच्या खुल्या जागेस वॉल कम्पान्ठंड करणे. पंचवटी प्र.क.१६ मधील महात्मा फुले पुतळ्याच्या चौकामागील व रामदास स्वामीनगर कोठावदे पिठ गिरणी समोरील रस्त्यात पावसाळी गटार टुरुस्त करणे. नाशिक पुर्व प्र.क.१६ मधील महात्मा फुले पुतळ्याच्या चौकामागील व रामदास स्वामीनगर कोठावदे पिठ गिरणी समोरील रस्त्यात पावसाळी गटार टुरुस्त करणे. नाशिक पुर्व प्र.क.१६ मधील गोडेबाबानगर काठे नाना जलकुंभ लगत असलेल्या महिला हास्य क्लबची दुरुस्ती करणे व पेव्हर ब्लॉक बस्विणे. नाशिक पश्चिम प्र.क.१३ मधील शिरीषकुमार चौक, दत्तमंदिर समाज मंदिराजवळ मनपाच्या जागेत महिलांसाठी शौचालय बांधणे. पंचवटी प्र.क.६ मधील कृष्णानगर हनुमानवाडी येथील नाल्यावर मोरी (सि.डी.वर्क) बांधणे. नाशिक रोड प्र.क.१२ मधील महात्या हनुसानवाडी येथील नाल्यावर मोरी (सि.डी.वर्क) बांधणे. नाशिक रोड प्र.क.१२ मधील महात्वा नीयेथ खुल्या जागेत जेड नागरिकांसाठी पत्राचा डोम बसविणे. नाशिकरोड विभाग प्र.क.२२ मधील सोनायनगर जवळ लॅमरोडवर पेडीसस्ट्रीव क्रोसिंकच्या बाहेरील मोकळ्या जागेत वेवर ब्रांक स्वारी.	90,32,233 98,89,000 98,80,989 98,82,429 93,28,89,899 90,80,300 90,93,200 9,84,349 9,88,804 9,88,804 9,98,808 0,08,088 0,68,838 6,88,809 6,84,840 9,88,809 9,88,89,89 9,88,809 9,88
80. 89. 83. 88. 88. 84. 86. 87. 49. 44. 44. 44. 44. 44. 45. 46. 47. 48. 49. 49. 49. 49. 49. 40. 41. 42. 43. 44. 44. 45. 46. 47. 48. 49. 4	येथे मनपाच्या खुल्या जागेत स्थलांतर करणे. पंचवटी प्र.क. ६ मधील मोरेमका कृष्णानगरकडे जाणाऱ्या रस्त्यास प्रोफेसर कॉलनी जवळील नाल्यास रिटेनिंग वॉल बांधणे. नाशिक पुर्व विभागातील प्र.क. २३ मधील दिपालीनगर सभामंडप जवळील वॉल बांधणे तथा सांस्कृतिक व विविध खेळांसाठी मैदान तयार करणे. नाशिक पश्चिम प्र.क. ७ मधील गंगापुररोड सहदेवनगर येथील जॉगींग ट्रॅक मधील दुरुस्ती व तद्अनुषंगिक कामे करणे. सातपुर प्र.क. १९ मधील कांबळेवाडी व स्वारबाबानगर येथील व्यायाम शाळेत व्यायाय साहित्य बसविणे. नाशिक पश्चिम विभाग प्र.क. ०७ मधील गंगापूर रोड माणिकनगर येथील मनपा खुल्या जागेतील (शिवसत्य मैदानातील) वॉल कम्पाऊंडची दुरुस्ती करणे. पंचवटी प्र.क. ३३ मधील गोकुळ नगर, भगवतीनगर आणि भगवती पार्क परिसरातील स्स्ते कॉक्रीटीकरण करणे. नाशिक पुर्व प्र.क. ३३ मधील गोकुळ नगर, भगवतीनगर आणि भगवती पार्क परिसरातील स्स्ते कॉक्रीटीकरण करणे. नाशिक पुर्व प्र.क. ३३ मधील गोकुळ नगर, भगवतीनगर आणि भगवती पार्क परिसरातील स्स्ते कॉक्रीटीकरण करणे. नाशिक पुर्व प्र.क. ३३ मधील गोकुळ नगर, भगवतीनगर आणि भगवती पार्क परिसरातील स्स्ते कॉक्रीटीकरण करणे. नाशिक पुर्व प्र.क. ३३ मधील गोकुळ नगर, भगवतीनगर आणि भगवती पार्क परिसरातील स्स्ते कॉक्रीटीकरण करणे. नाशिक पुर्व प्र.क. ३३ मधील गोकुळ नगर, भगवतीनगर आणि भगवती पार्क परिसरातील स्स्ते कॉक्रीटीकरण करणे. नाशिक पुर्व प्र.क. ३३ मधील विज्ञान कॉलनी, समर्थ जॉगींग ट्रंक समोर, गंगापुर रोड येथील मनपाच्या खुल्या जागेस वॉल कम्पाऊंड करणे. पंचवटी प्र.क. १३ मधील महात्मा फुले पुतळ्याच्या चौकामागील व रामदास स्वामीनगर कोठावदे पिठ गिरणी समोरील रस्त्यात पावसाळी गटार टाकणे व विविध ठिकाणी पाटार दुरुस्त करणे. नाशिक पुर्व प्र.क. १६ मधील हॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर मधील माताश्री रमाबाई आंबेडकर सभागृह परिसरात कॉक्रीटीकरण करणे. नाशिक पुर्व प्र.क. १६ मधील हॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर मधील माताश्री रमाबाई आंबेडकर सभागृह परिसरात कॉक्रीटीकरण करणे. नाशिक पुर्व प्र.क. १३ मधील शिरोषकुमार चौक, दत्तमंदिर समाज मंदिराजवळ मनपाच्या जागेत महिलांसाठी शौचालय बांधणे. पंचवटी प्र.क. १३ मधील कुष्पानावाडी येथील नाल्यावर मोरी (सि.डी.वर्क) बांधणे. नाशिक पश्चम प्र.क. १२ मधील हानाचाही येथील नाल्यावर मोरी (सि.डी.वर्क) बांधणे. नाशिक पश्चम प्र.क. १२ मधील महाराष्ट होसिंग कॉलनी येथे खुल्य	90,32,233 98,89,000 98,80,989 98,82,420 93,88,290 93,88,290 90,93,200 9,94,349 9,98,809 9,98,809 9,98,809 9,98,809 9,98,809 9,98,809 1,24,420 1,34,696 1,36,696 1,36,696 1,36,696 1,36,696 1,36,696 1,36,696 1,36,696
80. 89. 83. 88. 88. 84. 86. 87. 49. 44. 44. 44. 44. 44. 45. 46. 47. 48. 49. 49. 49. 49. 49. 40. 41. 42. 43. 44. 44. 45. 46. 47. 48. 49. 4	येथे मनपाच्या खुल्या जागेत स्थलांतर करणे. पंचवटी प्र.क.६ मधील मोरेमळा कृष्णानगरकडे जाणाऱ्या रस्त्यास प्रोफेसर कॉलनी जवळील नाल्यास रिटेनिंग वॉल बांधणे. नाशिक पुर्व विभागातील प्र.क.२३ मधील दिपालीनगर सभामंडप जवळील वॉल बांधणे तथा सांस्कृतिक व विविध खेळांसाठी मैदान तयार करणे. नाशिक पश्चिम प्र.क.७.७ मधील गंगापुररोड सहदेवनगर येथील जॉमींग ट्रॅक मधील दुरुस्ती व तद्अनुषंगिक कामे करणे. सातपुर प्र.क.११ मधील कांबळेवाडी व स्वारबाबानगर येथील व्यायाम शाळेत व्यायाय साहित्य बसिकणे. नाशिक पश्चिम विभाग प्र.क.०७ मधील गंगापुर रोड माणिकनगर येथील मनपा खुल्या जागेतील (शिवसत्य मैदानातील) वॉल कम्पान्तंडची दुरुस्ती करणे. पंचवटी प्र.क.३ मधील गोकुळ नगर, भगवतीनगर आणि भगवती पार्क परिसरातील रस्ते कॉक्रीटीकरण करणे. नाशिक पुर्व प्र.क.३ मधील ओवेडकरवाडी येथे डॉ. बाबासाहेब आंवेडकर पुतळ्या समोरील मोकळ्या जागेत सभामंडपाचे बांधकाम करणे. नाशिक पुर्व प्र.क.२३ मधील ओवेडकरवाडी येथे डॉ. बाबासाहेब अंवेडकर पुतळ्या समोरील मोकळ्या जागेत सभामंडपाचे बांधकाम करणे. नाशिक पुर्व प्र.क.२३ मधील विनयनगर येथील व्यायमशाळा दुरुस्ती करणे. नाशिक पुर्व प्र.क.३३ मधील विनयनगर येथील व्यायमशाळा दुरुस्ती करणे. नाशिक पश्चिम प्र.क.७ मधील वृंदावन कॉलनी, समर्थ ऑगींग ट्रॅक समोर, गंगापुर रोड येथील मनपाच्या खुल्या जागेस वॉल कम्पान्तंड करणे. पंचवटी प्र.क.१६ मधील महात्मा फुले पुतळ्याच्या चौकामागील व रामदास स्वामीनगर कोठावदे पिठ गिरणी समोरील रस्त्यात पावसाळी गटार टाकणे व विविध ठिकाणी गटार दुरुस्त करणे. नाशिक पुर्व प्र.क.१६ मधील महात्मा फुले पुतळ्याच्या चौकामागील व रामदास स्वामीनगर कोठावदे पिठ गिरणी समोरील रस्त्यात पावसाळी गटार टाकणे व विविध ठिकाणी गटार दुरुस्त करणे. नाशिक पश्चिम प्र.क.१५ मधील हॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर मधील माताश्री रसाबाई आंबेडकर समागृह परिसरात कॉक्रीटीकरण करणे. नाशिक पश्चिम प्र.क.१५ मधील हॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर मधील माताश्री रसाबाई आंबेडकर समागृह परिसरात कॉक्रीटीकरण करणे. नाशिक पश्चिम प्र.क.१३ मधील होरोच होन्या याचलावर मोरी (सि.डी.वर्क) बांधणे. नाशिक पश्चिम प्र.क.१२ मधील बानेर गावाडी येथील नाल्यावर मोरी (सि.डी.वर्क) बांधणे. नाशिक पश्चिम प्र.क.२३ मधील साना तहील मोग्यनर जवळ लॉमरोवर प्र.चालकेक जोणन स्पेस मध्ये योगा अभ्यासासाठी ओटा बांधणे. नाशिकरोड विभाग	90,32,233 98,89,000 98,80,989 98,82,429 93,28,89,899 90,80,300 90,93,200 9,84,349 9,88,804 9,88,804 9,98,808 0,08,088 0,68,838 6,88,809 6,84,840 9,88,809 9,88,89,89 9,88,809 9,88
80. 89. 83. 88. 88. 84. 86. 87. 49. 44. 44. 44. 44. 44. 45. 46. 47. 48. 49. 49. 49. 49. 49. 40. 41. 42. 43. 44. 44. 45. 46. 47. 48. 49. 4	येथे मनपाच्या खुल्या जागेत स्थलांतर करणे. पंचवटी प्र.क्र.६ मधील मोरमळा कृष्णानगरकडे जाणाऱ्या रस्त्यास प्रोफेसर कॉलनी जवळील नाल्यास रिटेनिंग वॉल बांघणे. नाशिक पुर्व विभागातील प्र.क्र.२३ मधील दिपालीनगर सभामंडप जवळील वॉल बांघणे तथा सांस्कृतिक व विविध खेळांसाठी मैदान तयार करणे. नाशिक पश्चिम प्र.क्र.७ मधील गंगापुररोड सहदेवनगर येथील जॉर्गींग ट्रॅक मधील दुरुस्ती व तद्अनुषंगिक कामे करणे. सातपुर प्र.क्र.१९ मधील कांबळेवाडी व स्वारबाबानगर येथील लयायाम शाळेत व्यायाय साहित्य बस्विणे. नाशिक पश्चिम विभाग प्र.क्र.०७ मधील गंगापूर रोड माणिकनगर येथील मनपा खुल्या जागेतील (शिवसत्य मैदानातील) वॉल कम्पाऊंडची दुरुस्ती करणे. पंचवटी प्र.क्र.३ मधील गोकुळ नगर, भगवतीनगर आणि भगवती पार्क परिसरातील रस्ते कॉक्रीटीकरण करणे. नाशिक पुर्व प्र.क्र.३६ मधील ओबेडकरवाडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या समोरील मोकळ्या जागेत सभामंडपाचे बांधकाम करणे. नाशिक पुर्व प्र.क्र.२३ मधील बिनयनगर येथील व्यायमशाळा दुरुस्ती करणे. नाशिक पुर्व प्र.क्र.२३ मधील विनयनगर येथील व्यायमशाळा दुरुस्ती करणे. नाशिक पुर्व प्र.क्र.२३ मधील विनयनगर येथील व्यायमशाळा दुरुस्ती करणे. नाशिक पुर्व प्र.क्र.१२ मधील बेद्यावन कॉलनी, समर्थ जॉर्गींग ट्रंक समोर, गंगापुर रोड येथील मनपाच्या खुल्या जागेस वॉल कम्पाऊंड करणे. पंचवटी प्र.क्र.१० मधील बुंदावन कॉलनी, समर्थ जॉर्गींग ट्रंक समोर, गंगापुर रोड येथील मनपाच्या खुल्या जागेस वॉल कम्पाऊंड करणे. पंचवटी प्र.क्र.१० मधील महत्या फुले पुतळ्याच्या चौकामागील व रामदास स्वामीनगर कोठावदे पिठ गिरणी समोरील रस्त्यात पावसाळी गटार टाकणे व विविध ठिकाणी गटार दुरुस्त करणे. नाशिक पुर्व प्र.क्र.१० मधील महित्या कॉलनी देशादार्थक फलक लावणे. नाशिक पुर्व प्र.क्र.१० मधील गोडबाबानगर कोठे नाना जलकुंम लगत असलेल्या महिला हास्य वल्वची दुरुस्ती करणे व पेव्हर ब्रलांक बसलेणे. नाशिक पश्चिम प्र.क्र.१० मधील गोडबाबानगर कोठे नाना जलकुंम लगत असलेल्या महिला हास्य वल्वची दुरुस्ती करणे व पेव्हर ब्रलांक बसलिणे. नाशिक पश्चिम प्र.क्र.२० मधील बहेनर गावातील मारलते मंदिर समोज पार (ओटा) बांघणे. नाशिक पश्चिम प्र.क्र.२२ मधील कोनर गावातील मारलते संदिर समोर पार (ओटा) बांघणे. नाशिक पश्चिम विमाग प्र.क. २० मधील तेणातील स.नं. ८३३ मधील मत्या उपोलेकच्या बाहेरील मोकळ्या जागेत फरणे. नाशिक	90,32,233 98,89,000 98,80,989 98,82,420 93,88,290 93,88,290 90,93,200 9,94,349 9,98,809 9,98,809 9,98,809 9,98,809 9,98,809 9,98,809 1,24,420 1,34,696 1,36,696 1,36,696 1,36,696 1,36,696 1,36,696 1,36,696 1,36,696
80. 81. 82. 88. 88. 88. 88. 88. 89. 49. 48. 48. 48. 48. 49. 4	येथे मनपाच्या खुल्या जागेत स्थलांतर करणे. पंचवटी प्र.क.६ मधील मोरेमळा कृष्णानगरकडे जाणाऱ्या रस्त्यास प्रोफेसर कॉलनी जवळील नाल्यास रिटेनिंग वॉल बांधणे. नाशिक पुर्व विभागातील प्र.क.२३ मधील दिपालीनगर सभामंडप जवळील वॉल बांधणे तथा सांस्कृतिक व विविध खेळांसाठी मैदान तयार करणे. नाशिक पश्चिम प्र.क.७.७ मधील गंगापुररोड सहदेवनगर येथील जॉमींग ट्रॅक मधील दुरुस्ती व तद्अनुषंगिक कामे करणे. सातपुर प्र.क.११ मधील कांबळेवाडी व स्वारबाबानगर येथील व्यायाम शाळेत व्यायाय साहित्य बसिकणे. नाशिक पश्चिम विभाग प्र.क.०७ मधील गंगापुर रोड माणिकनगर येथील मनपा खुल्या जागेतील (शिवसत्य मैदानातील) वॉल कम्पान्तंडची दुरुस्ती करणे. पंचवटी प्र.क.३ मधील गोकुळ नगर, भगवतीनगर आणि भगवती पार्क परिसरातील रस्ते कॉक्रीटीकरण करणे. नाशिक पुर्व प्र.क.३ मधील ओवेडकरवाडी येथे डॉ. बाबासाहेब आंवेडकर पुतळ्या समोरील मोकळ्या जागेत सभामंडपाचे बांधकाम करणे. नाशिक पुर्व प्र.क.२३ मधील ओवेडकरवाडी येथे डॉ. बाबासाहेब अंवेडकर पुतळ्या समोरील मोकळ्या जागेत सभामंडपाचे बांधकाम करणे. नाशिक पुर्व प्र.क.२३ मधील विनयनगर येथील व्यायमशाळा दुरुस्ती करणे. नाशिक पुर्व प्र.क.३३ मधील विनयनगर येथील व्यायमशाळा दुरुस्ती करणे. नाशिक पश्चिम प्र.क.७ मधील वृंदावन कॉलनी, समर्थ ऑगींग ट्रॅक समोर, गंगापुर रोड येथील मनपाच्या खुल्या जागेस वॉल कम्पान्तंड करणे. पंचवटी प्र.क.१६ मधील महात्मा फुले पुतळ्याच्या चौकामागील व रामदास स्वामीनगर कोठावदे पिठ गिरणी समोरील रस्त्यात पावसाळी गटार टाकणे व विविध ठिकाणी गटार दुरुस्त करणे. नाशिक पुर्व प्र.क.१६ मधील महात्मा फुले पुतळ्याच्या चौकामागील व रामदास स्वामीनगर कोठावदे पिठ गिरणी समोरील रस्त्यात पावसाळी गटार टाकणे व विविध ठिकाणी गटार दुरुस्त करणे. नाशिक पश्चिम प्र.क.१५ मधील हॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर मधील माताश्री रसाबाई आंबेडकर समागृह परिसरात कॉक्रीटीकरण करणे. नाशिक पश्चिम प्र.क.१५ मधील हॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर मधील माताश्री रसाबाई आंबेडकर समागृह परिसरात कॉक्रीटीकरण करणे. नाशिक पश्चिम प्र.क.१३ मधील होरोच होन्या याचलावर मोरी (सि.डी.वर्क) बांधणे. नाशिक पश्चिम प्र.क.१२ मधील बानेर गावाडी येथील नाल्यावर मोरी (सि.डी.वर्क) बांधणे. नाशिक पश्चिम प्र.क.२३ मधील साना तहील मोग्यनर जवळ लॉमरोवर प्र.चालकेक जोणन स्पेस मध्ये योगा अभ्यासासाठी ओटा बांधणे. नाशिकरोड विभाग	90,32,233 98,89,000 98,80,989 98,82,420 93,88,290 93,88,290 90,93,200 9,94,349 9,98,809 9,98,809 9,98,809 9,98,809 9,98,809 9,98,809 1,24,420 1,34,696 1,36,696 1,36,696 1,36,696 1,36,696 1,36,696 1,36,696 1,36,696
80. 81. 82. 88. 88. 88. 88. 88. 49. 49. 44. 48. 48. 49. 4	येथे मनपाच्या खुल्या जागेत स्थलांतर करणे. पंचवटी प्र.क्र.६ मधील मोरमळा कृष्णानगरकडे जाणाऱ्या रस्त्यास प्रोफेसर कॉलनी जवळील नाल्यास रिटेनिंग वॉल बांघणे. नाशिक पुर्व विभागातील प्र.क्र.२३ मधील दिपालीनगर सभामंडप जवळील वॉल बांघणे तथा सांस्कृतिक व विविध खेळांसाठी मैदान तयार करणे. नाशिक पश्चिम प्र.क्र.७ मधील गंगापुररोड सहदेवनगर येथील जॉर्गींग ट्रॅक मधील दुरुस्ती व तद्अनुषंगिक कामे करणे. सातपुर प्र.क्र.१९ मधील कांबळेवाडी व स्वारबाबानगर येथील लयायाम शाळेत व्यायाय साहित्य बस्विणे. नाशिक पश्चिम विभाग प्र.क्र.०७ मधील गंगापूर रोड माणिकनगर येथील मनपा खुल्या जागेतील (शिवसत्य मैदानातील) वॉल कम्पाऊंडची दुरुस्ती करणे. पंचवटी प्र.क्र.३ मधील गोकुळ नगर, भगवतीनगर आणि भगवती पार्क परिसरातील रस्ते कॉक्रीटीकरण करणे. नाशिक पुर्व प्र.क्र.३६ मधील ओबेडकरवाडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या समोरील मोकळ्या जागेत सभामंडपाचे बांधकाम करणे. नाशिक पुर्व प्र.क्र.२३ मधील बिनयनगर येथील व्यायमशाळा दुरुस्ती करणे. नाशिक पुर्व प्र.क्र.२३ मधील विनयनगर येथील व्यायमशाळा दुरुस्ती करणे. नाशिक पुर्व प्र.क्र.२३ मधील विनयनगर येथील व्यायमशाळा दुरुस्ती करणे. नाशिक पुर्व प्र.क्र.१२ मधील बेद्यावन कॉलनी, समर्थ जॉर्गींग ट्रंक समोर, गंगापुर रोड येथील मनपाच्या खुल्या जागेस वॉल कम्पाऊंड करणे. पंचवटी प्र.क्र.१० मधील बुंदावन कॉलनी, समर्थ जॉर्गींग ट्रंक समोर, गंगापुर रोड येथील मनपाच्या खुल्या जागेस वॉल कम्पाऊंड करणे. पंचवटी प्र.क्र.१० मधील महत्या फुले पुतळ्याच्या चौकामागील व रामदास स्वामीनगर कोठावदे पिठ गिरणी समोरील रस्त्यात पावसाळी गटार टाकणे व विविध ठिकाणी गटार दुरुस्त करणे. नाशिक पुर्व प्र.क्र.१० मधील महित्या कॉलनी देशादार्थक फलक लावणे. नाशिक पुर्व प्र.क्र.१० मधील गोडबाबानगर कोठे नाना जलकुंम लगत असलेल्या महिला हास्य वल्वची दुरुस्ती करणे व पेव्हर ब्रलांक बसलेणे. नाशिक पश्चिम प्र.क्र.१० मधील गोडबाबानगर कोठे नाना जलकुंम लगत असलेल्या महिला हास्य वल्वची दुरुस्ती करणे व पेव्हर ब्रलांक बसलिणे. नाशिक पश्चिम प्र.क्र.२० मधील बहेनर गावातील मारलते मंदिर समोज पार (ओटा) बांघणे. नाशिक पश्चिम प्र.क्र.२२ मधील कोनर गावातील मारलते संदिर समोर पार (ओटा) बांघणे. नाशिक पश्चिम विमाग प्र.क. २० मधील तेणातील स.नं. ८३३ मधील मत्या उपोलेकच्या बाहेरील मोकळ्या जागेत फरणे. नाशिक	90,32,233 98,89,000 98,80,999 98,82,280 93,28,890 93,28,890 90,93,200
89. 89. 88. 88. 88. 88. 88. 89. 8	येथे मनपाच्या खुल्या जागेत स्थलांतर करणे. पंचवटी प्र.क. ६. मधील मोरेमळा कृष्णानगरकडे जाणाऱ्या रस्त्यास प्रोफेसर कॉलनी जवळील नाल्यास रिटेनिंग वॉल बांधणे. नाशिक पुर्व विभागातील प्र.क. २३ मधील देपालीनगर समामंडप जवळील वॉल बांधणे तथा सांस्कृतिक व विविध खेळांसाठी मैदान तथार करणे. नाशिक पश्चिम प्र.क. ७ मधील गंगापुररोड सहदेवनगर येथील जॉगींग ट्रॅंक मधील दुरुस्ती व तद्अनुषंगिक कामे करणे. नाशिक पश्चिम प्र.क. ० मधील गंगापुररोड सहदेवनगर येथील व्यायाम शाळेल व्यायाय साहित्य बसविणे. नाशिक पश्चिम विभाग प्र.क. ०७ मधील गंगापुर रोड माणिकनगर येथील व्यायाम शाळेल व्यायाय साहित्य बसविणे. नाशिक पश्चिम विभाग प्र.क. ०७ मधील गंगापुर रोड माणिकनगर येथील मनपा खुल्या जागेतील (शिवसत्य मैदानातील) वॉल कम्पाउंडची दुरुस्ती करणे. पंचवटी प्र.क. ३ मधील गोचुळ नगर, भगवतीनगर आणि मगवती पार्क परिसरातील रस्ते कॉक्रीटीकरण करणे. नाशिक पुर्व प्र.क. ३३ मधील गोचुळ नगर, भगवतीनगर आणि मगवती पार्क परिसरातील रस्ते कॉक्रीटीकरण करणे. नाशिक पुर्व प्र.क. ३३ मधील वावेचकश्य समाज मंदिरची विविध दुरुस्तीची कामे करणे. नाशिक पुर्व प्र.क. ३३ मधील वावेचनगर येथील व्यायमशाळा दुरुस्ती करणे. नाशिक पुर्व प्र.क. २३ मधील विवचनगर येथील व्यायमशाळा दुरुस्ती करणे. नाशिक पश्चिम प्र.क. १३ मधील विवचनगर येथील व्यायमशाळा दुरुस्ती करणे. नाशिक पश्चिम प्र.क. १३ मधील विवचनक कॉलनी, समर्थ गॉग ट्रंक समोर, गंगापुर रोड येथील मनपाच्या खुल्या जागेस वॉल कम्पाउंड करणे. पंचवटी प्र.क. १३ मधील विवचल कॉलनी, समर्थ गॉग ट्रंक समोर, गंगापुर रोड येथील मनपाच्या खुल्या जागेस वॉल कम्पाउंड करणे. पंचवटी प्र.क. १३ मधील हाहाला पुरे पुरे पुरे पुरे पुरे पुरे पुरे पुरे	90,32,233 98,89,000 98,80,989 98,82,420 93,88,290 93,88,290 90,93,200 9,94,349 9,98,809 9,98,809 9,98,809 9,98,809 9,98,809 8,88,809 8,88,809 8,88,809 8,88,800 8,88,800 8,88,800 8,88,800 8,88,800 8,88,800 8,89,800 8,80,890 8,80,406 8,80,406 8,80,406 8,80,406 8,80,406 8,80,406 8,80,406 8,80,406 8,80,406 8,80,406 8,80,406 8,80,406
80. 81. 82. 88. 88. 88. 88. 88. 49. 48. 49. 49. 49. 49. 49. 49. 49. 49. 49. 49. 49. 49. 49. 49. 49. 49. 49. 4	येथे मनपाच्या खुल्या जागेत स्थलांतर करणे. पंचवटी प्र.क. ६ मधील मोरमळा कृष्णानगरकडे जाणाऱ्या रस्त्यास प्रोफेसर कॉलनी जवळील नाल्यास रिटेनिंग वॉल बांधणे. नाशिक पूर्व विभागातील प्र.क. २३ मधील दिपालीनगर समामंडप जवळील वॉल बांधणे तथा सांस्कृतिक व विविध खेळांसाठी मैदान तयार करणे. नाशिक पश्चिम प्र.क. ७ मधील गंगापुररोड सहदेवनगर येथील जॉगींग ट्रॅक मधील दुरुस्ती व तद्अनुषंगिक कामे करणे. नाशिक पश्चिम प्र.क. ७० मधील गंगापुररोड सहदेवनगर येथील जॉगींग ट्रॅक मधील दुरुस्ती व तद्अनुषंगिक कामे करणे. नाशिक पश्चिम विभाग प्र.क. ०७ मधील गंगापूर रोड माणिकनगर येथील न्याया खाल्टिय साविणे. नाशिक पश्चिम विभाग प्र.क. ०७ मधील गंगापूर रोड माणिकनगर येथील मनपा खुल्या जागेतील (शिवसत्य मैदानातील) वॉल कम्पाउंडची दुरुस्ती करणे. पंचवटी प्र.क. ३ मधील गोकुळ नगर, भगवतीनगर आणि भगवती पार्क परिसरातील रस्ते कॉक्रीटीकरण करणे. नाशिक पूर्व प्र.क. १६ मधील आंबेडकरवाडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या समोरील मोकळ्या जागेत सभामंडपाचे बांधकाम करणे. नाशिक पूर्व प्र.क. १६ मधील आंबेडकरवाडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या समोरील मोकळ्या जागेत सभामंडपाचे बांधकाम करणे. नाशिक पूर्व प्र.क. १३ मधील मोतकश्वर समाज मंदिरची विविध दुरुस्ती करणे. नाशिक पूर्व प्र.क. १३ मधील विवयनगर येथील व्यायमशाळा दुरुस्ती करणे. नाशिक पूर्व प्र.क. १३ मधील विवयनगर येथील व्यायमशाळा दुरुस्ती करणे. नाशिक पूर्व प्र.क. १३ मधील महात्मा फुले पुतळ्याच्या चौकामागील व रामदास स्वामीनगर कोठावदे पिठ गिरणी समोरील रस्त्यात पावसाळी गयार टाकणे व विविध ठिकाणी पराय दुरुस्त करले. नाशिक पूर्व प्र.क. १६ मधील महात्मा फुले पुतळ्याच्या चौकामागील व रामदास स्वामीनगर कोठावदे पिठ गिरणी समोरील रस्त्यात पावसाळी नाशिक पूर्व प्र.क. १६ मधील महात्मा कुले पुतळ्याच्या चौकामागील व रामदास स्वामीनगर कोठावदे पिठ गिरणी समोरील रस्त्यात पावसाळी गयार टाकणे व विविध ठिकाणी गराय दुरुस्त करणे. नाशिक पूर्व प्र.क. १६ मधील महातम्य कुलेडकर नगर मधील मातोश्री रमाबाई आंबेडकर समागृह परिसरात कॉक्रीटीकरण करणे. नाशिक पूर्व प्र.क. १३ मधील शिरिषकुमार चौक, दत्तमंदिर समाज मदिराजवळ मनपाच्या जागेत महिलासाठी शौचालय बांधणे. पंचवटी प्र.क. १३ मधील महाराष्ट होभाग कोठा नावावी मोरिर समोर पार (ओटा) बांधणे. नाशिक पुर्व विभाग प्र.क. २२ मधील संत्यातील मोरल विमायनात ल	90,32,233 98,89,000 98,80,989 98,82,429 93,28,89,890 90,93,200 90,93,200 90,93,200 90,93,200 90,93,200 90,93,200 90,93,800 90,900 90,900 90,900 90,900 90,900 90,900 90,900 90,900 90,900 90,900 90,900 90,900 90,900 90,

- १) सविस्तर निविदा नोटीस मा. राज्य शासनाचे संकेत स्थळ (Website) www.mahatenders.gov.in वर प्रसिध्द केली आहे त्याचे प्रथम अवलोकन करावे.
- २) सदर कामांसाठी ऑनलाईन निविदा संच विक्री दि. ०९/१२/२०२१ ते दि. २४/१२/२०२१ या कालावधी मध्ये केली जाईल.
- ३) अ.क्र. ०१ च्या कामासाठी निविदापुर्व बैठक दि. १५/१२/२०२१ रोजी दु. ४.०० वाजता राहील.
- ४) सदर कामांसाठी ऑनलाईन सादरी करणाची अंतिम मुदत दि. २४/१२/२०२१ रोजी दु.३.०० वाजे पर्यंत राहील.
- ५) सदर कामांसाठी ऑनलाईन सादर केलेल्या निविदा दि. २५/१२/२०२१ रोजी दु.३.०० वाजे नंतर शक्य झाल्यास कार्यकारी अभियंता (बांधकाम) यांचे समक्ष
- ६) कोणतेही कारण न देता निविदा स्विकारणे अथवा नाकारणे याबाबतचे अंतिम अधिकार मा आयुक्तसो. नाशिक मनपा यांचे राहतील

जनसंपर्क/जा.क्र/३८१ दि.६/१२/२०२१.

सही/-XXX शहर अभियंता नाशिक महानगरपालिका, नाशिक.